


चिरकालीन सिरमिक्स



:अनुवादक :

डॉ. प्रकाश दलवी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई



चिरकालीन सिरेमिक्स

बी.सी. शर्मा लिखीत
CERAMICS ARE FOREVER
या पुस्तकाचा अनुवाद

अनुवादक
प्रकाश दळवी



महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

पहिली आवृत्ती : जुलै, २००२

प्रकाशक :

सचिव,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत, तिसरा मजला,
१७२, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग,
दादर, मुंबई - ४०० ०१४.

© प्रकाशकाधीन

मुद्रक :

शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्स,
(शासनमुद्रण व लेखनसामग्री, संचालनालयाअंतर्गत)
सुभाष रोड, नागपूर - ४४० ०१८.

किंमत : रु. ४५/-



मनोगत

कपबशा , थाळ्या आदि चहापानाचे साहित्य, स्वच्छता पात्रे, तसेच बरण्या, फुलदाणी अशी अशमपात्रे म्हणजे 'सिरॅमिक्स' अशी सर्वसामान्य लोकांची समजूत असते. गेल्या ४०-५० वर्षांत संशोधनाद्वारे सिरॅमिक्स मधील बहुविध गुणाधर्माचे आकलन होण्याबरोबरच सिरॅमिक्सच्या वस्तूनी अक्षरशः ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. व त्यात अजूनही भर पडत आहे ह्याची माहिती खूप थोड्या लोकांना आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्रात सुमारे ३५ वर्षे सिरॅमिक्स विषयांत संशोधन करीत असतांना ह्या विषयाची व्याप्ती किती प्रचंड आहे ह्याची जाणीव झाली. ५-६ वर्षांपूर्वी मराठी विश्वकोषाचे काम करीत असतांना मराठी भाषेत सिरॅमिक्सची माहिती 'पॉटरी' ह्या मर्यादित भागातील प्राथमिक स्वरूपात असल्याचे आढळल्याने सिरॅमिक्स विषयी सविस्तर लिहावे असे प्रकर्षने वाटू लागले. ह्याच काळात योगायोगाने माझे सहकारी श्री वाटवे यांचेमुळे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळाचे अध्यक्ष डॉ. य. दि. फडके ह्यांचा परियच झाला. त्यांनी सी.एस.आय.आर., नवी दिल्ली ह्या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवोध इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेल्या विविध विषयांवरील Ceramics पुस्तकांपैकी सिरॅमिक्स विषयावरच्या Ceramics are forever ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे काम माझ्यावर सोपवले व माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची संधी मला लाभली ह्याबद्दल डॉ. य. दि. फडके व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा मी अत्यंत ऋणी आहे.

मराठीमध्ये अनुवाद करतांना प्रत्यही इंग्रजी संज्ञांना मराठीमधील अचूक प्रतिशब्द शोधणे तसेच मराठी भाषांतर औघवत्या भाषेत रहावे यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रातील माझे सहकारी डॉ रविंद्र पाटील व श्री प्रभाकर शुक्ल या मित्रद्वयांशी चर्चा करून हस्तलिखित तयार केले याची नोंद करणे आवश्यक वाटते. निवृत्तीनंतर सातारा जिल्हातील एकंबे या छोट्या गावात वास्तव्य करीत असतांना अनुवादाची मुद्रिते काळजीपूर्वक तपासण्यासाठी उत्साही तरुण श्री राजकुमार निवृत्ती चव्हाण यांनी सहाय्य केले त्याचा उल्लेख करावासा वाटतो.

वैज्ञानिक पार्श्वभूमी नसणाऱ्या सामान्य मराठी वाचकांना 'सिरॅमिक्स' ह्या विश्वव्यापी विषयाची प्राथमिक स्वरूपात कां होईना माहिती व्हावी व त्यांचेपैकी तरुण विद्यार्थ्यांनी सिरॅमिक्स विषयात संशोधनाकडे आकर्षित व्हावे ही हा अनुवाद करण्यामागे इच्छा आहे.

निवेदन

“चिरकालीन सिरेमिक्स” हा बी.सी. शर्मा यांच्या “CERAMICS ARE FOREVER” या पुस्तकाचा डॉ. प्रकाश दळवी यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. विज्ञान विषयक पुस्तके मराठी वाचकांना उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची ही योजना आहे. त्या योजनेअंतर्गत हा मराठी अनुवाद आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

दैनंदिन जीवनात सिरेमिक्सचा आपण इतका आणि असा वापर करीत असतो की त्याची पुरेशी ओळख करून घेण्याचीही आपल्याला आवश्यकता वाटत नाही. “वैज्ञानिक पार्श्वभूमी नसणाऱ्या सामान्य मराठी वाचकांना सिरेमिक्स ह्या विश्वव्यापी विषयावरची प्राथमिक स्वरूपात का होईना माहिती व्हावी व त्यांच्यापैकी तरुण विद्यार्थ्यांनी सिरेमिक्स विषयात संशोधनाकडे आकर्षित व्हावे” हा अनुवाद करण्यामागे लेखकाचा हेतू असून हा हेतू सफल झालेला आहे, असे हे पुस्तक वाचन झाल्यानंतर निश्चितच लक्षात येते.

मुंबई

दिनांक : १६ एप्रिल, २००२

(रा.रं. बोराडे)

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

ଓଡ଼ିଆ ଲେଖକଙ୍କ ମହାନ୍ ପିତା ଶ୍ରୀ ପାତ୍ରଚନ୍ଦ୍ର ପାତ୍ରଙ୍କାର
ଜୀବନ ଏଥାବଦି ମହାନ୍ ଲେଖକଙ୍କ ମହାନ୍ ପିତା ଶ୍ରୀ ପାତ୍ରଚନ୍ଦ୍ର ପାତ୍ରଙ୍କାର
ଯାହା ହେଉଥାଏ ବିଦୋଧ ପାତ୍ରଙ୍କ ଅଭିଭାବକ ପାତ୍ରଙ୍କାର ଏହାକୁ କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା

(ଛାତ୍ରଚ. ୨.୫)

ମ୍ରଦୁଳେ

୨୦୦୬ ଜାରୀ ୩୦ : କା।

କଟଙ୍ଗ ହିନ୍ଦୁରୁଷ ପିଆଚ ପାତ୍ରଙ୍କ ପାତ୍ରଙ୍କ ପାତ୍ରଙ୍କ

वाटचाल

शास्त्रीय व औद्योगिक संशोधन परिषद (सी.एस.आय.आर.) ह्या संस्थेची १९४२ मध्ये स्थापना झाली. देशाची आधुनिक विज्ञान तसेच आर्थिक व औद्योगिक क्षेत्रांत भरभराट करण्याच्या उद्देशाने ह्या संस्थेने स्वतःस वाहून घेतले आहे. गेली अनेक वर्ष सी.एस.आय.आर. ने विविध विज्ञान शाखेतील ज्ञान संपादनाची क्षमता निर्माण करण्यासाठी पाया घालणे. विविधांगी क्षेत्रातील संशोधन व विकास ह्यासाठी उत्तम आयोजन तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रामाणिकरण, तपासणी व प्रमाणपत्रांची सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याच बरोबर शास्त्रज्ञाना प्रशिक्षण, विज्ञानाची गोडी समाजांत निर्माण करणे व त्या योगे देशांत शास्त्रीय दृष्टीकोणातून मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती दृढमूल करणे ही कामे देखील अंगिकारिली आहेत. ४१ प्रयोग शाळांच्या माध्यमाद्वारे सी.एस.आय.आर. चे जाळे देशभर विणलेले असून त्यामध्ये रेणवीय जीव विज्ञाना पासून खाणकाम विज्ञानापर्यंत, औषधी वनस्पती शास्त्रापासून यांत्रिकी अभियांत्रिकी पर्यंत गणिती नमुनाकृती पासून हवामान शास्त्रापर्यंत व रसायन शास्त्रापासून कोळसा तंत्रज्ञान इ.इ.पर्यंत विविध क्षेत्रांत प्रगत वाटचाल सुरु ठेवली आहे.

सी.एस.आय.आर. ने त्यांची उद्दिष्ट गांठत असतांना आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत कौशल्य व अक्वल स्थान संपादन करण्याच्या दृष्टीने लक्ष दिलेले आहे. अत्युच्च व अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत मिळविलेल्या मान्यताप्राप्त संशोधनामध्यें ऊतक संवर्धित बांबूला किमान वेळांत फुलोरा आणणे, डी.एन.ए. चे ठसे घेणे, झिओलाईट ह्या अभिजात नसणाच्या धातू सहाय्यकांची निर्मिती, हिंदी महासागराच्या तालाशी मिळणाच्या बहुधातिक ग्रंथीचें उत्खनन, वजनास अत्यंत हलक्या अशा संमिश्रांपासून संशोधित विमान बनविणे, उच्चतापमानाचे अतिसंवाहक ह्या कांही उदाहरणांचा समावेश होतो.

तरुण शास्त्रज्ञानाची सतत भरती केल्याशिवाय शास्त्र व तंत्रज्ञानाची प्रगति शक्य नाही ह्या जाणिवेने सी.एस.आय.आर. ने मानव विकास संशोधनाचे विविध उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे योजून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील पदवीधर तरुणांनी आपला जीवनक्रम संशोधनाच्या क्षेत्रांत व्यतीत करावा अशी प्रेरणा उत्पन्न करण्याचे प्रयास जारी केले आहेत.

तथापि एवढे करून देखील आधुनिक विज्ञाना संबंधी कदर करणारे वातावरण असल्याशिवाय अपेक्षित परिणाम संपादणे शक्य नाही. जो पर्यंत बहुसंख्य समाजांत शास्त्रीय विषयांबाबत पारंपारिक गैरसमजापोटीची भीती अथवा शास्त्र म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरचे असा अपसमज आहे. तोपर्यंत शास्त्रीय चिकित्सक वृत्ती दृढमूल करणे कठीण आहे.

सी.एस.आय.आर. ला ह्या विषयीची सतत जाणीव असल्या कारणाने

समाजांत शास्त्रीय विषयांची रुचि विशेषत: सुबोध पुस्तकांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न जारी आहे. शास्त्राबाबत समाजात गोडी उत्पन्न करणे. शास्त्रीय मूलतत्वे, त्यांचे उपयोग व अनुषंगाने संपादलेले यश ह्यांची माहिती छापील स्वरूपांत अथवा टी. व्ही. रेडीओ सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे घरोघर पोहोचविण्याच्या योजना त्यांनी हाती घेतल्या आहेत. ह्याचा दुहेरी फायदा अपेक्षित आहे. एकत्र बुद्धीमान परंतु अनभिज्ञ व्यक्तिला त्या विषयाची ओळख झाल्यामुळे तसेच पर्यायाने अत्याधुनिक क्षेत्रांची माहिती मिळाल्याने आपले शैक्षणिक क्षेत्र निवडण्यास मदत होईल. अशा तऱ्हेने अनेक विषयांची तोंड ओळख झाल्यामुळे शास्त्रीय व तांत्रिक विषयांची गोडी निर्माण होऊन आपापल्या आवडीनुसार व कुवती प्रमाणे अभ्यास गुणाची निवड करणे सुलभ होईल. त्यांना अंधारात चाचपडत रहावे लागणार नाही. अर्थात ह्या क्षेत्रांत कितीही परिश्रम घेतले तरी परिपूर्णता मिळाल्याचे समाधान अशक्य आहे.

सी एस आय आर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अणूपासून ब्रह्मांडापर्यंतचे विविध विषयावर आकर्षक, रसाळ भाषेत क्रमशः वाडमय सादर करून लोकप्रिय मालिका निर्माण करणे हा मूळ उद्देश आहे. ह्यामध्ये खगोल शास्त्र, वातावरण विज्ञान, सागर विज्ञान, नवीन पदार्थ, प्रतिरक्षा विज्ञान, व जैव तंत्रज्ञान इत्यांदिंचा समावेश आहे.

अशा विविध पुस्तक मालिकेमुळे एक मोठा व विभिन्न आवडीचा वाचक वर्ग तयार होईल व आपल्या आवडीच्या विषयात अधिकाधिक रुचि निर्माण करण्यासाठी व त्या विषयांचे ज्ञान संपादनासाठी प्रोत्साहित होईल. औत्सुक्यपूर्ण अशा अद्भूत शास्त्रीय विषयांच्या विश्वात घटकाभर सफर करण्याचा आनंद आमच्या वाचकांना लाभावा ही आशा बाळगून त्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.

प्रस्तावना

मानव व पदार्थ ह्यांचे अनादिकाळापासून अतृट साहचर्य आहे प्राचीन काळापासून मानव सतत नवनवीन पदार्थाचा सखोल अभ्यास करीत आलेला आहे. त्या योगे त्याच्या राहणीमानांत फरक पडत आलेला आहे. ह्या नव्या पदार्थांनी मानवाला सुधारित संस्कृतीकडे वाटचाल करण्यांस प्रवृत्त केले. सिरॅमिक्स ही मानवनिर्मित अशी सर्वात प्रथम वस्तू ! अगदी प्राचीन काळी सिरॅमिक्स हे पाणी व उष्णाता ह्यांच्या दुष्प्रिणामा पासून सर्वाधिक मुक्त असण्याच्या गुणमर्धामुळे गृहोपयोगी मातीची भांडी बनविण्यासाठी म्हणून महत्वाचे मानले जाई. आजच्या आधुनिक जगांत सिरॅमिक्स मधील चुंबकीय व विद्युत गुणधर्म अत्यंत लाभदायक वस्तू बनविण्यासाठी आकर्षित करतात.

ह्या लहानशा पुस्तकांत सिरॅमिक्स मधील वैविध्यपूर्ण गुणधर्माचा आवश्यक अशा वेगवेगळ्या वस्तू बनविण्यासाठी केलेल्या उपयोगांचा परामर्श घेण्याचे योजले आहे. अर्थात सिरॅमिक्सच्या सर्व गुणविशिष्टांचा आढावा घेणे शक्य झालेले नाही. हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला 'सिरॅमिक्स' ह्या विषयाची ओळख करून देण्याच्या मुख्य उद्देशाने लिहीलेले आहे.

सुरुवातीस गृहोपयोगी व विविध उद्योगांद्यात वापरांत येणाऱ्या सिरॅमिक्सच्या वस्तूंची प्राथमिक ओळख करून दिल्यानंतर चिकणमातीच्या गुणधर्माबाबत थोडे विस्तारपूर्वक लिहीलेले आहे. कारण ह्याच गुणधर्माचा वापर "मानव निर्मित सर्वात प्रथम वस्तू" बनविण्यासाठी करण्यांत आलेला होता. मृत्याव्र किंवा पॅटरी ह्यांचे दोन मुख्य भाग -त्यांचा विस्तार ह्या गोष्टींचा देखील आढावा घेतलेला आहे. सिरॅमिक्स मधील ताकद व भंगुरता ह्यांच्या मर्यादामुळे सिरॅमिक्सचा संरचित पदार्थ म्हणून होऊ शकणारा वापर ह्या संबंधी नंतरच्या प्रकरणांत लिहीले आहे. सिरॅमिक्सच्या विद्युत गुणधर्माचा वापर अनेकविध वस्तू बनविण्यासाठी केला जात असल्याने नंतरची दोन प्रकरणे ह्या विषयासाठी खर्चिली आहेत. शेवटच्या प्रकरणांत सिरॅमिक्सच्या वैद्यकीय शास्त्रातील उपयोग संबंधी लिहीले आहे.

जे लोक सिरॅमिक्स ह्या विषयाशी पूर्वपरिचित आहेत त्यांना ह्या पुस्तकांत कांही मुहे अधिक सखोलतेनें लिहायला हवे होते किंवा कांहीं मुद्यांची निवड ही सुसंबद्ध न वाटण्याची शक्यता आहे व ह्याला मी जबाबदार असेन. त्यासाठी क्षमस्व ! हे पुस्तक म्हणजे सर्वसर्वा किंवा अगदी परिपूर्ण आहे असा कोणताही दावा मला करावयाचा नाही. कारण सिरॅमिक्स मधील अनेकविध व आकर्षक गुणधर्मांची तीँडओळख करून देण्यापुरताच माझा मर्यादित उद्देश आहे. सिरॅमिक्स ह्या विषयाशी अपरिचित अशा वाचकांना त्यापासून लाभ व आनंद मिळाल्यास माझ्या श्रमांचे सार्थक झाले असे मी मानतो.

ऋणनिर्देश

अंसेंद्रिय रसायन शास्त्रातील शिक्षण घेतल्यामुळे मला नेहमीच आवर्त सारणीतील चवथ्या गटातील कार्बन ह्या मूलद्रव्याच्या वरोबरीने असणाऱ्या सिलिकॉन ह्या बहुगुणधर्मी मूलद्रव्यांचे आकर्षण वाटते. भूगर्भात विपुलतेच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असणारे हे मूलद्रव्य औद्योगिक दृष्टया अत्यंत महत्वाचे आहे. सर्व खनिजांमध्ये प्रमुख व आधारभूत ही आहे. सिलिकॉन ह्या मूलद्रव्याची ऑक्सीजनशी 'सिलिकेट' ह्या रूपातील संयुगे ही अत्यंत आकर्षक असून 'पी.आय.डी.सायन्स फीचर सेरीज मध्ये सुमारे अर्धा डिज्नन शास्त्रीय लेखांद्वारे मी त्यांचे स्वरूप अंशात: सादर केलेले आहे. त्यामुळे पी.आय.डी.चे संचालक डॉ.जी.पी.फॉडके ह्यांनी जेव्हां सिरॅमिक्स ह्या विषयावर लोकप्रिय वाइमयाच्या स्तरावर लिहीण्या बाबत आवाहन केले तेव्हा मी ते तात्काळ सहर्ष स्वीकारले. डॉ.फॉडके सारख्या तत्पर मार्गदर्शकाचे मला सहाय्य मिळाले ते माझ्या दृष्टीने अधिक मूल्यवान आहे. कारण डॉ.फॉडके हे केवळ वरिष्ठ संपादक नसून लोकप्रिय वाइमय लिहीणारे प्रतिभावंत साहित्यिक देखील आहेत त्यांच्या उपयुक्त अशा टीकात्मक सूचनांमुळे उत्तम लोकप्रिय साहित्य कृति निर्माण करण्याची कला मी अवगत करूं शकलो.

माझे परमित्र श्री विमल बसू जे स्वतः प्रख्यात शास्त्रज्ञ आहे. त्यांनी सुरुवातीपासून दिलेल्या सततच्या प्रोत्साहनाने माझा पुस्तक लिहीण्याचा उत्साह शेवट पर्यंत टिकला. डॉ.आर.पी.टंडन -एन.पी.एल.नवी दिल्ली ह्यांनी पुस्तकातील एका प्रकरणाबाबत सखोल अभ्यासास सहाय्य केले. तसेच श्री एस.के.नाग ह्यांनी हस्तलिखित सूक्ष्मपणे तपासून सुयोग्य सुधारणा करून ते अधिक आकर्षक करण्यास मदत केली. श्री कोलेगाला शर्मा ह्यांनी ह्या खंडाचे संपादक म्हणून अत्यंत उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. पी.आय.डी.च्या कला विभागाचे श्री प्रदीप बैनर्जी व त्यांचे सहकारी ह्यांनी माझ्या कांही कल्पनांना रेखाटण्या द्वारे दृश्य स्वरूपांत सादर करण्यासाठी केलेल्या परिश्रमा बदूल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. माझे निर्मिति आणि छपाई विभागातील असंख्य सहकारी, ज्यांच्या सहकार्यशिवाय पुस्तकास सुंदर स्वरूप लाभणे शक्य नव्हते, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

अनुक्रमणिका

१) जुनेच नव्या स्वरूपात	१
२) अग्निदिव्य	१०
३) चाकाची भ्रमंती	२३
४) सिरेमिक्सला चिवट करण्याची रीत	३३
५) विविध विघुत गुणधर्माचे सिरेमिक्स	४९
६) नवा अतिसंवाहक	६२
७) अस्थिची सहाय्यता	७१
८) स्पष्टीकरण संज्ञा	७९

जुनेच नव्या स्वरूपांत



कधी कधी तुमच्या मनांत इच्छा निर्माण होत असतील कीं सुन्या कात्र्यांना धार लावण्याची गरजच पडली नाही तर ? आणि मजेची गोष्ट म्हणजे अगदी तुमच्या मनातल्या प्रमाणेच एका जपानी कंपनीने अशा सुन्या, कात्र्या बनवून बाजारात आणलेल्या आहेत. त्यांना क्वचितच धार लावण्याची पाळी येते, त्या कधी गंजत नाहीत आणि अगदी तीव्र आम्लांमुळे सुद्धां त्यांना भोंके पडत नाहीत. एवढेच नव्हे ज्या तापमानांस बहुसंख्य धातृ वितलात त्या तापमानांस नेऊन देखील त्याच्यावर कांहीही परिणाम होत नाही. अशा अद्भूत सुरीचे पाते मात्र खूपच कठीण असते, त्यांनी धातुंवर ओरखडा सुद्धां काढता येतो. आहे नं विलक्षण गोष्ट ?

तुम्हाला वाटत असेल कीं अद्वितीय गुणधर्माच्या नवीन पदार्थाची मालिका निर्माण झाली काय? पण तसे काही नाही. अशा सुन्या, कात्र्यांची पाती झक्कोनिया किंवा झक्कोनियम डायॉक्साईड पासून बनविलेली आहेत. हा पदार्थ सिरॅमिक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाच्या वर्गात मोडतो.

प्राचीन तंत्रज्ञान :

सिरॅमिक्सच्या वस्तू ही तशी नवीन गोष्ट नाही. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच त्यांचा शोध लावला होता. 'सिरॅमिक्स' हा शब्द ग्रीक भाषेतील केरॅमॉस म्हणजे भाजलेली माती ह्या नावावरून बनलेला आहे. ह्या नांवावरूनच लक्षांत येते कीं पूर्वीच्या काळी घराघरांत वापरांत येणारी माठ, मडकी, चहापानाची भांडी, विटा, ह्या मध्ये मुख्यतः चिकण मारीच्या मिश्रणाला भाजून बनविलेल्या वस्तूंचाच भरणा होता. नव्या

युगात मात्र सिरेमिक्स हे मातीच्या वस्तुंपुरते सीमित नाही. तथापि त्यांच्या निर्मितीत साध्या मातीबोरोबरच खूप महागड्या आणि शुद्ध स्वरूपातील भुकटींचा-पावडरींचा उपयोग करतात.

सिरेमिक्स हा शब्द उच्चारताच कप बशा, वॉश बेसीन, अंघोळीचा टब अशाच वस्तू डोळ्यासमोर येतात. तथापि सिरेमिक्स मध्ये घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूंपासून आधुनिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या कित्येक वस्तूंचा समावेश होतो. टेलिफ़िजन, दृक्शाव्य मुद्रिका आदि उपकरणे, मोटारी सारखी स्वयंचलित वाहने. दूर संदेश वहन यंत्रणा आणि अवकाशयाना सारख्या साहित्यात सिरेमिक्सचा महत्वाचा घटक म्हणून अंतर्भव असतो. मग सिरेमिक्स म्हणजे नक्की काय? तांत्रिक दृष्ट्या सिरेमिक्सची व्याख्या ज्यांचे उत्पादन निवळ धातू किंवा प्लास्टीक सारख्या सेंद्रिय पदार्थांपासून न होता ज्यांना प्रथम आकार देता येतो व मग उष्णतेच्या सहाय्याने काठिण्य आणता येते असे असेंद्रिय पदार्थ - अशी करता येईल.

अशा तहेने सर्व सिरेमिक्स हे असेंद्रिय पदार्थांचें बनलेले असले तरी निवळ धातू नसून धातू व अधातू हांच्या संयुक्तिकरणाने बनविलेले असतात. सर्वसाधारणतः ऑक्सीजन ह्या अधातूचा त्यांत सहभाग असतो. उदाहरणार्थ, सर्वसामान्य सिरेमिक्स म्हणजे मातीची भांडी, विटा, चहापानाचे साहित्य हे मुख्यतः सिलिकेट ह्या सिलिकॉन, ऑक्सीजन व आणखी कांहीं धातूंच्या संयुक्तांपासून बनते. कांहीं वेळा सिमेंट व कांचेचा सिरेमिक्स म्हणूनच उल्लेख केलेला आढळतो पण ते योग्य नक्ते. कारण सिरेमिक्सच्या वस्तूना प्रथम आकार देतात व मग उष्णता देऊन काठिण्य आणतात पण सिमेंट व कांचेला प्रथम उष्णता देऊन नंतर आकार असा उलटा प्रकार असतो.

पदार्थांचे त्रिकुट :

सिरेमिक्स, धातू व प्लास्टीक असे पदार्थांचें तीन ढोबळ वर्गीकरण करता येईल. सिरेमिक्स अर्थातच सर्वात पहिला मानव निर्मित पदार्थ असून धातूचा शोध लागण्यापूर्वीच त्याचा वापर सुरु झाला होता. पुरातत्त्व संशोधनावरून ब्रॉड्झ व लोखंडाचा वापर सिरेमिक्सच्या नंतर खूप उशीराने सुरु झाल्याचे आढळते. कितीतरी काळ सिरेमिक्स व धातू ह्यांनी एकत्रितपणे मानवी विभिन्न गरजा पूर्ण केल्या. अर्थात सिरेमिक्सचा उल्लेख मानवाच्या भटकी जीवन पद्धती सोडून एका जागी स्थिर होण्याच्या काळाचा निर्देशक म्हणून केला जातो. कारण बहुसंख्य घरगुती वापराच्या वस्तूमध्ये त्यांचा समावेश अपरिहार्य आहे. ह्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र ह्या दोघांना आव्हान



अवकाश युगाकडे दौड

देणारा प्लास्टीक हा तिसरा पदार्थ उदयास आला. हा देखील मानव निर्मितच पदार्थ होता, व त्याने बघता बघता घरातील वापराच्या सर्व सिरेमिक्स व धातुपांत्रांची जागा व्यापली कांहीं विशेष गुणधर्मांचे आकलन अलिकडच्या संशोधनात झाल्याने सिरेमिक्सला पुन्हा पूर्वीचे महत्वाचे स्थान प्राप्त होत आहे. आताच्या अवकाशशयुगांत सिरेमिक्सला सर्वांधिक प्राधान्य दिले जात आहे.

एखाद्या पदार्थाची उपयुक्तता त्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मावर तसेच त्याला किती सुलभतेने वेगवेगळे आकार देता येतात त्यावर अवलंबून असते, भौतिक गुणधर्मामध्ये विद्युत व उष्णाता वाहण्याची क्षमता ह्या सर्वात महत्वाच्या आहेत, शिवाय पदार्थाचे गुणधर्म त्यातील घटक अणुंच्या रचनेवर व ते एकमेकांशी कशा तहेने संलग्न झाले आहेत त्यावर ही अवलंबून असतात. धातुंचे गुणधर्म सिरेमिक्स किंवा प्लास्टिकपेक्षां अधिक सखोलपणे अभ्यासले गेले आहेत कारण त्यांत फक्त एकच मूलद्रव्य असते, उलट सिरेमिक्स व प्लास्टिक हे अधिक मूलद्रव्यांचे बनलेले असते.

धातू हे उष्णाता व विद्युत ह्या बाबत सारख्या चांगल्या प्रकारचे सुसंवाहक असतात तर सिरेमिक्स व प्लास्टिक हे दोन्ही गोष्टींचे मंद वाहक आहेत, बहुसंख्य रसायनांचा सिरेमिक्सवर कांहींही परिणाम होत नाही पण धातू व प्लास्टीकवर मात्र त्यांचा तीव्रतेने परिणाम होतो. तापमानाबाबत विचार केला तर प्लास्टीक हे अत्यंत कमी तापमानास वितलतात, धातूंचे विलय विंदू त्या मानाने उच्च असतात. सिरेमिक्सच्या पदार्थाचे विलयविंदू खूपच उच्च तापमानांस असल्याने ते बहुसंख्य धातूंच्या विलय विंदू पर्यंतच्या तापमानांस स्थिर राहू शकतात. धातूंची सुलभतेने तार बनविता येते, कुटून, ठोकून त्यांचे पातळ पत्र्यांत रूपांतर करता येते, पण ह्या पैकी कांहींही सिरेमिक्स बाबत शक्य होत नाही. सिरेमिक्समध्ये धातू व प्लास्टिक पेक्षा खूप जास्त कठीणपणा असला तरी तेवढाच जास्त ठिसूळपणाही असतो. त्यामुळे सिरेमिक्सच्या सुरीने धातूवर ओरखडा काढता येत असला तरी जोराचा तडाखा बसला अथवा सुरी आपटली तर तिचे तुकडे तुकडे होतात.

सिरेमिक्सचे वैविध्य :

सिरेमिक्सची गुणवैशिष्ट्ये म्हणजे काठिण्य, उच्चतापमानास टिकाव धरणे, पाणी व हवेतील ऑक्सीजन तसेच वेगवेगळी रसायने हांचे क्षारक परिणाम न होणे ही होय. पूर्वजांनी सिरेमिक्स मधील गुणधर्माचा उपयोग घरगुती वापरासाठीची भांडी व वस्तू बनविण्यासाठी केला आणि आपले जीवनमान उंचावले. ह्या गुणधर्माच्या

बरोबरीने विपुलतेने उपलब्धता असलेला पदार्थ म्हणजे चिकणमाती . ह्या मातीला सुलभतेने पाहिजे तसा आकार देता येत असल्याने पाणी, दूध, धान्य साठवण्याच्या कणगी व स्वयंपाक घरातील विविध वस्तू चिकणमातीपासून बनविल्या गेल्या. विटांची निर्भिती करणे जमल्यानंतर त्याचेच पुढे कौले, फरशा अशी रूपांतरेही झाली त्याच प्रमाणे सुस्वच्छता पावे, लहान मोठे नळ, उत्तापसह, अग्नीविरोधक लेप बनविण्यासाठीही सिरॅमिक्स उपयोगी येऊ लागले.



सिरॅमिक्सच्या अपघर्षक चक्राने सुरीला धार

दरम्यानच्या काळात विद्युत व चुंबकीय ह्या आवश्यक गुणधर्म बाळगणान्या कांहीं नव्या सिरॅमिक्सच्या पदार्थाचा शोध लागला. हे विशिष्ट गुणधर्म त्यांच्यातील अणूंच्या संरचनेमुळेच शक्य झाले अशा सिरॅमिक्सच्या पदार्थाना प्रगत सिरॅमिक्स किंवा उच्च कार्यमान सिरॅमिक्स असे म्हटले जाऊ लागले. ह्या मध्ये सर्व साधारण सिरॅमिक्स मध्यें वापरत असलेल्या चिकणमातीच्या मिश्रणा ऐवजी शुद्ध पदार्थाच्या भुकटीचा वापर केला जातो. त्यांच्यामुळे आवश्यक तशी अणूसंरचना करता येऊन परिणामी जरूर तसे गुणधर्म मिळविणे शक्य होत असते.


उपयुक्ततेनुसार सिरॅमिक्सचे अपघर्षक; (abrasive) चहापानाची उपकरणे,

विद्युत उपकरणे, रासायनिक पोर्सेलिन, इलेक्ट्रॉनिक पदार्थ, चुंबकीय पदार्थ, उत्तापसह, जीव वैद्यकीय सिरेमिक्स असे वर्गीकरण करतात.

सिरेमिक्स खूप कठिण असल्याने एकमेकांवर घासून देखील झिजत नाहीत व कांहीं पदार्थ तर इतके कठीण असतात कीं त्यांचा वापर इतर पदार्थांना खरवडण्यासाठीच करतात. उदाहरणार्थ, ॲल्युमिनियम ॲक्साईड व सिलिकॉन कार्बाईड, हे सहजतेने धारूनाही कापू शकत असल्याने त्यांचा कर्तक हत्यारे, शाणन, घास काम व खरवडून गुळगुळीत पृष्ठभाग करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांत वापर करतात.

क्षारक रसायनांच्या संपर्कात आल्याने ज्या पदार्थावर तीव्र परिणाम होतात अशा पदार्थाच्या साठवणी करिता सिरेमिक्सचा वापर करतात. कारण क्षारक रसायनांचा सिरेमिक्सवर बिलकुल परिणाम होत नाही. रासायनिक पोर्सेलिन नावानें ओळखल्या जाणाऱ्या सिरेमिक्सचा उपयोग आम्ल रक्षक पात्रे, प्रयोगशाळा तसेच प्रक्रीया करणाऱ्या कारखान्यांमध्ये वेगला जातो. चहापान विंवा जे वणाच्या टेबलावरील नित्योपयोगी वस्तू ह्या अर्थातच चिरपरिचित असून चहादाणी, थाळ्या कपबद्ध्या व इतर साहित्य त्यांत येते. आम्ल, क्षार व उण्ठाता विरोध तसेच द्रव पदार्थ न झिरपण्याच्या सिरेमिक्सचा वापर ह्या भांडचांसाठी करतात.

सिरेमिक्स हे बहुधा विद्युत, वाहक नसतात. व म्हणून त्यांचा विद्युत विरोधक बनविण्यासाठी दीर्घकाळ वापर केला जातो. उच्चदाव विरोधकांचा वापर




सिरेमिक्सची फुलदाणी व क्रोकरीच्या वस्तू
(वरच्या बाजूस)

विद्युत निर्मिती व प्रसारण क्षेत्रांत हजारो वर्चस व्होल्टची वीज वाहून नेण्यासाठी तर कमी दाबाचे विरोधक डाक व तार खाते ह्यांना कमी वर्चसची वीज वाहून नेण्यासाठी तसेच स्वयंचलित वाहनांचे स्पार्कलग दूरदर्शनचे संच ह्या मध्ये सिरॅमिक्सचा वापर करतात. संधारित्र म्हणूनही मोठ्या प्रमाणांत सिरॅमिक्स उपयोगात आणतात.


आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सिरॅमिक्सचे घटक अत्यंत महत्वाचे काम बजावतात. अत्यंत छोट्या छोट्या सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक मंडळात संधारित्र म्हणून तसेच जेथे अत्यंत कमी विद्युत प्रवाह नेणे जरुरीचे असते तेथे अर्धवाहक म्हणून सिरॅमिक्सचा वापर करतात. चुंबकीय सिरॅमिक्स हे कॉम्प्युटर, दृकश्राव्य मुद्रिका वनविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कांहीं विशिष्ट सिरॅमिक्स मध्ये दाबविद्युत (piezoelectric) गुणधर्म असल्याने दूर संदेश वहन यंत्रणेत रेडिओ लहरींच्या संकेताद्वारे निरोपांचे आदान प्रदान करण्यासाठी व्यांचा वापर करतात. अगदी अलिकडच्या काळांतील संशोधनांत असेही आढळले कीं कांहीं सिरॅमिक्सचे पदार्थ विजेच्या प्रवाहाचा तिळमात्र व्यय न करतां वाहून नेऊ शकतात. त्यांना तांत्रिक दृष्ट्या खूपच वाव असल्याने अशा अतिसंवाहक सिरॅमिक्स पदार्थाचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.

ज्या तापमानांस बहुसंख्य धातू वितळतात. अशा तापमानांस टिकणाऱ्या सिरॅमिक्सना उत्तापसह किंवा रिफ्क्टरी म्हणतात. त्यांचा वापर उच्च तापमानाच्या भट्ट्यांच्या आतील पृष्ठभागाना लेप देण्यासाठी तसेच अशा भट्टीसाठी लागण्या विठा व फरशा करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ फायरक्ले, उच्च अल्पुमिना, सिलिका तसेच ज्यामध्ये कार्बन, झर्कोनियम ऑक्साईड किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड आहेत अशा विटांचा उल्लेख करता येईल.




विद्युत संचारण व्यवस्थेत सिरॅमिक्सचे विद्युत विरोधक

चिरकालीन सिरेमिक्स



इलेक्ट्रॉनिक चिपसाठी आधार भूत सिरेमिक्स व इलेक्ट्रॉनिक मंडळ (आतील चौकटीत)



सिरेमिक्सची सुस्वच्छता पात्रे

जीव वैद्यकीय सिरेमिक्स हे ज्या संयुगामध्ये अधिंक शक्ती व जैव अनुरूपता असते अशा पदार्थापासून बनविलेले असते. मानवी शरीरांतर्गत नाजूक वातावरणाला किंवा विविध जीव रसायनांना ते बाधक नसतात. त्यांचा वापर कृत्रिम दांत, कृत्रिम कोपर, अथवा श्रोणिसंधी किंवा अगदी कवटीचे कवच म्हणून देखील होऊ शकते.

विटा, फरशा, सुखचउता पात्रे ज्यामध्यें आंघोळीचा टब, कुंड, स्नानगृहातील वस्तू हाण्यांचा अंतर्भूव असतो अशी संरचित सिरेमिक्सची प्रामुख्याने उदाहरणे आहेत. सध्याच्या अवकाश युगामध्यें संरचित सिरेमिक्सला विकासासाठी मोठा वाव आहे. कमी काठिण्य, उष्णता व झीज प्रतिबंधक म्हणूनही अत्यंत उपयुक्त असे गुणधर्म असणाऱ्या सिरेमिक्सचा प्रगत सिरेमिक्स नांवाने शास्त्रज्ञांनी विकास केला आहे. अशा संरचित सिरेमिक्सचा आग्नीरोधक कवच म्हणून या पूर्वीच्या अतिवेगवान अवकाश यानांत वापर सुरु केल्यामुळे अपोलो, सेल्युत ही अवकाशायाने अवकाशातून पृथ्वीवर परत येतांना जळून राख होण्यापासून बचावली. प्रगत सिरेमिक्सचा वापर सेनादलातील घिलखती वाहने, डिस्ट्रिलवर चालणाऱ्या स्वयंचलित मोटारीचे इंजिन, सुच्या, काच्या, बॉलपेन ह्या सारख्या वस्तू बनविण्यासाठी महत्वाचा ठरतो. संरचित सिरेमिक्सचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे वीज निर्मिती साठीची उच्चतापमानाची वरिवर्ते तसेच विमाने ह्यासाठी सिलिकॉन कार्बाईड, सिलिकॉन नाइट्राईड व झर्कोनियम डायऑक्साईड ह्या पदार्थांचा समावेश होतो.



मा नव व पदार्थ ह्यांचे साहचर्य अनेक युगांचे आहे. मानवंपैकी प्रतिभा संपर्च लोकांनी नैसर्गिकरित्या पृथ्वीच्या पाठीवरील उपलब्ध पदार्थांचा वापर केला व आपल्या वंशजांच्या समृद्ध जीवनाला आकार दिला. मानव निर्मित वस्तू मध्ये 'सिरेमिक्स' हा पहिला शोध आहे. सखोल निरीक्षणाने व विचारपूर्वक आपल्या पूर्वजांनी चिकणमाती पासून उपयुक्त वस्तुंवी निर्मिती केली. सिरेमिक्स हे मानव निर्मित सर्वात जुने तंत्रज्ञान म्हणता येईल.


अस्पष्ट पाऊल खुणा :

सिरेमिक्सची कला किती पुरातन आहे हे कुणालाच ठाऊक नाही, किंवा त्याचा नवकी असा मागोवा घेता येत नाही. अस म्हणतात की कांही जपानी खेडूतांनी सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी मातीची भांडी बनविली कोणी म्हणतात अफ्रिका हे सिरेमिक्सचे जन्मस्थान आहे. कारण केनियातील गँबलच्या गुहांमध्ये आढळलेल्या माकणीच्या खुणा असणारे सिरेमिक्सच्या भांड्याचे जे तुकडे आढळले ते १० ते १५ हजार वर्षांपूर्वीचे असावेत. ह्या उलट तुर्कस्थान मधील कॅटल हुयुक ह्या ठिकाणी उत्खननांत मिळालेल्या विविध प्रकारच्या सुबक मृत्यांत्रांचे वय अंदाजे ९ हजार वर्षे असावे.

भारतातही सिरेमिक्सची कला खूप पूर्वी अवगत होती. हडप्पा संस्कृतीच्या (इ. स. पूर्व २५०० ते इ. स. पूर्व १५००) उत्खननांत कितीतरी गृहोपयोगी वस्तू बरोबरच सिरेमिक्सचे दागिने, खेळणी इत्यादि वस्तू बनविण्यांत त्याकाळचे लोक

अग्रिदिव्य





हडप्पा संस्कृती कालीन सिरेमिक्सचा कंठहार, मणी व सच्छिद्र तापक भांडे

वाकबगार असल्याचे आढळते. हडप्पा येथील उत्खननांत आढळलेल्या वस्तुंमध्ये साठवणीचे मोठे रांजण, दोरीच्या सहाव्याने टांगून ठेवता यावे ह्यासाठी छिद्रांची सोय असणारे उतरंडीचे घट, जाळीच्या भिंती असणाऱ्या दंडगोलाकार चुली, धान्य मोजण्याची मापे, उंदराचे सापळे, फाशाची खेळणी, मणी, कंठहारासारखे दागिने कानातल्या कुड्या, बांगड्या, अंगठ्या, बटणे, ताईत इत्यादी होते.


सर्वात पहिले तंत्रज्ञान कसे अवगत झाले असावे? अर्थात त्यामध्ये कांहीं सामुदायिक गरजा किंवा मागणी प्रमाणे पुरवठा करण्याच्या योजना आढळत नाहीत. केवळ योगायोगानेच आपल्या पूर्वजांना ह्याचा शोध लागला. तथापि अग्नीचा वापर हा निश्चितच तंत्रज्ञानातील मुख्य आधार होता.

अग्नी हा मानवाचा सर्वात पुराणा दोस्त आहे. त्याने मानवाला केवळ कडाक्याच्या थंडीत ऊबदारपणा दिलेला नसून जंगली जनावरांच्या कच्च्या मासांचे रुचकर अन्नांत रूपांतर करण्यासही मदत केली. पूर्वच्या काळांत गृहोपयोगी वस्तुंमध्ये



दगडी चुलीचे भोंक चिखलाने बुजविणारा आदिमानव

दगडाच्या गोलाकार चुली हा महत्वाच्या होत्या. ह्याच काळांत कोणा मातव्बर घर मालकाने एखादे दिवशी जवळपासच्या तलावा काठचा चिखल चुलीच्या भोवतीची भौंके बुजविण्यासाठी वापरला. अशी चूल अनेक आठवडे प्रज्वलित राहिल्यामुळे त्या चिखलाचे भाजून निघाल्याने न विरघळणाऱ्या किंवा विघटन न होणाऱ्या दगडासारख्या कठिण पदार्थात रुपांतर झाले. हा दैवयोगाने लागलेला शोध मातीला भाजून तिच्या पासून भांडी बनविण्याच्या कलेचा महत्वाचा टप्पा होता. ओल्या मातीला वेगवेगळे



चिखलातील पावलांचे ठसे

ह्या वरुनच त्याला आजकालची लहानगी मुळे खेळतात तशी मातीला कलापूर्ण आकार देण्याची कल्पना स्फुरली व हे आकार ती भांडी सुकल्यावर ही टिकतात हे दिसले.

आकार देता येतांत हे देखील आपल्या पूर्वजांना माहीत असावे, झ्याने ह्या दोन गोष्टी एकत्रित केल्या तो खरोखरच सर्वांत पहिला तंत्रज्ञ होता

कांहीं लोकांच्या मते सिरेमिक्सच्या तंत्रज्ञानाचा शोध वेगळ्या रीतिने लागला. गवताच्या टोपल्यातून पाणी झिरपू नये म्हणून पूर्वीचे लोक त्यांना मातीचे लिंगण करीत, अशीच लिंपलेली एक टोपली एक दिवशी चुकून अग्नीत पडली. कांहीं दिवसांनी आग्नी शांत झाल्यावर ओल्या मातीच्या थरांचे दगडांत रुपांतर झाल्याचे आढळले. आणि भाजक्या मातीच्या ह्या विशिष्ट गुणधर्माचे ज्ञान मानवाला झाले.

आणखी एका पटकथाकाराच्या म्हणण्यानुसार ओल्या मातीला आकार देता येतो व नंतर भाजल्यावर ती दगडाप्रमाणे घट्ट होते. ह्याचा शोध लागल्यावर एका निरीक्षक सहकाऱ्याला पावसाळयांच्या दिवसांत ओल्या मातीत-चिखलांत उमटलेले आपल्याच पावलांचे ठसे बराच काळ टिकून राहिल्याचे लक्षांत आले.

त्यांचा नाश करण्यासाठी किंवा गमतीखातर ही भांडी आग्नीमध्ये टाकल्यानंतर पूर्वी दिलेला आकार टिकवून त्या शिवाय ती दगडाप्रमाणे कठीण झाल्याचे पूर्वजांच्या लक्षांत आले असावे.

कांहीही असो, मातीची पात्रे बनविण्याच्या कलेचा उगम चिकण मातीच्या दोन महत्वाच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. एक म्हणजे माती ओली असतां सांच्याद्वारे तिला आकार देता येतो व अग्नीच्या संपर्काने दगडाप्रमाणे काठिण्य देता येते.

कच्चा माल :


पृथ्वीच्या सर्वात बाहेरच्या पृष्ठभागाच्या पातळ थर असणाऱ्या माती व चिकणमातीत गल्लत करणे योग्य नव्हे ज्याला नुसते माती म्हणून संबोधले जाते ती वाळू, चिकणमाती कुजलेल्या वनस्पतीजन्य पदार्थाचे खत व विविध खनिजांचे

तत्व	संकेत	स्कूण ट्वर्केवाशी
ऑक्सीजन	O	४६.६
सिलिकॉन	Si	२७.७
स्ल्यूसिनियम	Al	८.१
ओयरन	Fe	५.०
कैलशियम	Ca	३.६

पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात मिळणारी पांच मूलद्रव्ये


मिश्रण असते. ह्या सर्वात वरच्या मातीच्या आवरणाखाली व खूप खोल असणाऱ्या ग्रनाईट दगडांच्या थरा मध्यल्या भागांत चिकणमातीचा थर थोड्या फार वाढू व इतर खनिजांसह आढळतो. पाऊस, वारा, थंडी व उष्णता ह्यांचा दीर्घकालीन परिणाम होऊन ग्रनाईट सारख्या दगडांचे झालेले विघटन किंवा अपक्षीय विदारण म्हणजे चिकणमाती हे एकमेव वस्तुमान नव्हे. सर्वसाधारण चिकणमाती ही वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण असून त्यांना केंडोलिनाईट, हॅलोसाईट, मॉट्मॉरिलोनाईट अशी सुशोभित नावे देण्यांत आलेली आहे.

बहुंशाने ही सारी सजल ॲल्युमिनियम सिलिकेट आहेत. सजल अशा ॲल्युमिनियम, ॲक्सीजन व अन्य सिलिकॉन ह्यांची संयुगे असतात. सिलिकॉन व ॲक्सीजन ही पृथक्कीवरील सर्वाधिक विपुल मूलद्रव्ये व त्यांना एकमेकांबाबत खूप ओढ आहे. त्यांची ॲल्युमिनियम वरोवरची संयुगे ही चिकण मातीची एकांक आहेत. चिकणमातीच्या गुणधर्मावर त्यांचा मोठा परिणाम होत असल्याने ह्या बाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे.



(अ) सिलिकेटचा चतुर्कोणीय एकांक आणि नैसर्गिक खनिज सिलिकेटच्या काही वेगवेगळ्या रचनेतील एकांक (ब) सिलिकेटचे कडे (क) सिलिकेटची साखळी (ड) सिलिकेटचे सपाट पत्रे

सिलिकेटच्या एककांमध्ये सिलिकॉन (Si) अणू चारी बाजूच्या ऑक्सीजन (O) बरोबर चतुःपृष्ठीय रीतीने गुंफलेला असतो. अशा अनेक चतुःपृष्ठकांची एक, दोन किंवा तीन कोपन्यांशी सामायिक संलग्नत्व असते. व वेगवेगळी अशी सांखळी कडे किंवा संलग्न फलकांच्या रूपांत सिलिकेटची बांधणी होते. सिलिकेटच्या खनिजांमध्ये ॲल्युमिनियमचे मूलद्रव्य सिलिकॉनच्या जागी कांही ठिकाणी येऊन ॲल्युमिनो सिलिकेट ह्या संयुगाच्या जाळ्यांची निर्मिती होते. लोखंड, क्रोमियम ही मूलद्रव्यांची कधी कधी सिलिकॉनच्या बदली असतात. अशा तर्हे विविध प्रकारची चिकणमातीची खनिजे निर्माण होतात. ही सर्व जरी ॲल्युमिनो सिलिकेट नांवाचीच खनिजे असली तरी सिलिकेटच्या एकांकाची रचना, त्यातील धातूंच्या आयनांचे स्वरूप व परिणामी सिलिकेटची गणसंख्या ही वेगवेगळी असतात.




केओलिनाईटच्या रेणूंची खेळातील पत्त्यांच्या चकतीसारखी रचना

सर्वात जास्त परिचित असे चिकणमातीचे खनिज म्हणजे केओलिनाईट ($\text{Al}_2\text{O}_3 \cdot 2\text{SiO}_2 \cdot 2\text{H}_2\text{O}$) ह्यांच्या रेणूंचा आकार षटकोणी पातळ पत्र्यासारखा असतो. अशा हजारो पंत्यांची एकावर एक अशी चळत लागली कीं एक लहानसा चिकणमातीचा स्फटिक बनतो. खेळण्याच्या पत्त्यांच्या डावाप्रमाणे केओलिनाईटचे पातळ पत्रे केवळ एकमेकांशी संलग्न असतात. मात्र ते सारे पूर्णपणे एकरूप असे न झाल्याने थोडे से झुकलेले राहतात. एक सहस्रांश मिलिमिटर पेक्षांही लहान असा केओलिनाईटचा स्फटिक असल्याने नुसत्या डोळयांना दिसत नाही. आपणांस डोळयांना दिसणारा चिकणमातीचा कण हा प्रत्यक्षांत शेकडो स्फटिकांनी संलग्न असतो.

जल संयोग :

चिकणमाती - अँल्युमिनियम सिलिकेटच्या प्रत्येक थराबरोबर रासायनिक रित्या असे पाणी सहभागी असते. ह्या पैक्षांही अधिक म्हणजे चिकणमातीच्या वस्तुमानाच्या चौथ्या हिस्या इतके पाणी शोषून घेण्याची मातीची क्षमता असते. उदा. केओलिन मध्ये खूपसे पाणी त्याच्या प्रत्याच्या आकाराच्या थरांच्या दरम्यान साठवता येते. ह्यामुळे दोन थरांतील अंतर वाढून चिकणमाती फुगल्यासारखी वाटते. अत्यंत लहान लहान कणांच्या रूपांत असणाऱ्या बैटोनाईट ह्या चिकणमातीच्या खनिजामध्ये सर्व पृष्ठभांगावर पाणी शोषता येत असल्याने ते जेलप्रमाणे फुगलेले दिसते.

ह्या शोषित पाण्याला 'पाण्याची आकार्यता' म्हणतात. आकार्यता हा एकमेव गूण असा आहे की ज्यामुळे चिकणमातीवर थोडासा दाब देऊन साच्याद्वारे तिला कोणताही आकार देता येतो व दाब काढून घेतल्यानंतरही हाच आकार न बदलता



केओलिनाईटच्या रेणूनी त्यांच्या दोन रेणूंच्या स्तरांमध्ये पाणी शोषून घरलेले असताना. केओलिनाईटचे दोन स्वतंत्र भाग :- चार ऑक्सिजनच्या अणूंनी वेष्टित सिलिकॉनचा अणू व दोन ऑक्सीजन व चार हैड्रॉकझील गटांनी वेष्टित अँल्युमिनियमचा अणू.


तशाच स्थितित राहतो. पाण्याच्या अनुपस्थितीत चिकणमातीचे चपटे कण त्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या विद्युत भारांच्या आकर्षणामुळे ढिल्या स्वरूपांत एकमेकांशी संलग्न रहातात. पृष्ठभागांवरील विद्युत भारांच्या घर्षण विरोधामुळे हे चपटे कण एकमेकांवरून घसरून अलग होत नाहीत. चिकणमातीच्या बेशिस्त चकतीमध्ये पाणी घालताच ह्या चपट्या कणांमधील रिकामी जागा पाण्याचे रेणू व्यापतात व अलग न

होता चिकणमातीचे कण एकमेकांवरून घसरू शकतात. तावदानाच्या कांचेचे दोन तुकडे पाण्याच्या माध्यमामुळे एकमेकांना चिकटून सुद्धां एकमेकांवरून घसरून सरकू शकतात पण तुम्ही त्यांना अलग मात्र करूं शकत नाही. थोडक्यात म्हणजे पाणी हे वंगणासारखे माध्यम म्हणून वावरते, त्याच प्रमाणे दोन शेजारील कणांना पाण्याचा पातळ थर डिकाप्रमाणे चिकटून त्यांचे सपाट पृष्ठभाग एकमेकांना धरून ठेवण्यास मदत करतात. ह्यामुळेच चिकणमाती चिकट व मजबूत बनते. अशा तहेने ओल्या चिकण, मातीला घनपदार्थाची मजबूती व द्रवाचा प्रवाहीणा ह्या दोन्हीचा लाभ होते.

जलाच्या उपस्थितिमुळे चिकणमातीच्या प्रत्येक स्वतंत्र कणांमध्ये एकमेकांशी संलग्न राहून देखील एकमेकांवरून सरकण्याची क्षमता म्हणजे आकार्यता असते. त्यामुळे चिकणमातीवर दाब देऊन खंडीत न होता ती साच्याचा आकार धारण करते व अखेरीस सुकल्यावर आकार्यता जल जेव्हांना निघून जाते तेह्यांही हा आकार कायमचा टिकवून धरते. सिरेंमिक उद्योगाचा पाया पाण्याच्या आकार्यतेचा हा गुणधर्म हाच आहे.

चिकणमातीला

आकार दिल्या नंतर त्यातील प्रत्येक कण एकमेकांशी थेट संलग्न नसून सुद्धां दोन कणांमधील पाण्याच्या थरामुळे येणाऱ्या पृष्ठताणामुळे संलग्नता रहाते. हवे मध्यें सुकविल्यावर ह्या थरांमधील खूपसे पाणी लुप्त होते. न्यामुळे ती वस्तू थोडी आकुंचन पावते. म्हणून वुंभार कामांत जलद



दोन कांचेच्या ओल्या पक्क्या
एकमेकांवरून घसरताना

आकुंचन व त्यामुळे तडे जाणे हे टाळण्यासाठी चिकणमातीच्या वस्तू नियंत्रित रित्या सुकवाव्या लागतात. चिकणमातीचे लहान कण त्यांच्या पृष्ठभागावरील विद्युत भारामुळे एकमेकांशी संलग्न असतात. ज्या प्रमाणांत हे कण लहान असतात त्याच्या व्यस्त प्रमाणांत पृष्ठीय परिणाम अधिकाधिक मोठे होतात. कारण चिकणमातीचा कण जसा लहान होतो तसे त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते. जसजसे कणांचे लहान लहान तुकडे करीत जाऊ तसतसे त्याचे एकूण क्षेत्रफळ वाढत जाते, व हे जवळ जवळ दर किलो ग्रॅमला पांच घौरस किलोमीटर इतके वाढते, व तिला 'ओली शक्ती' (Green

Strength) असे म्हणतात. हीच शक्ती सिरेमिक्सच्या वस्तुंचा आकार त्यांना भाजण्यापूर्वी टिकवून धरण्यासं मदत करते.

अग्नी प्रदिप्त जीवन :


चिकण मातीचा प्रमुख गुणधर्म ज्याला 'सिरेमिक स्थित्यंतर' म्हणतात तो चिकणमातीच्या सुकविलेल्या वस्तूला भाजून काढतांना प्रदर्शित होतो. सुकविलेल्या वस्तूला उष्णता देतांना तापमानाबरोबर अनेक प्रक्रिया घडतात. सर्वांत पहिली म्हणजे वस्तूचे तापमान 20° ते 120° सेल्सियस वाढेपर्यंत त्याच्या छिद्रातील असणारे पाणी निघून जाते. त्या स्थितिला 'धुरावाटे पाणी बाहेर काढणे' म्हणतात, हा नंतर 200° सेल्सियस तापमान होईपर्यंत मातीतील गवत, कचरा हा सारख्या सेंद्रिय



अग्नी शुद्धीकरणाने मूल्यवृद्धी

पदार्थाचे विघटन होते, हा नंतरच्या 600° सेल्सियस तापमानांस वस्तूचा रंग लाल दिसे पर्यंतच्या पुढल्या टप्प्यांत मातीमध्ये महत्वाचे सिरेमिक स्थित्यंतर घडते. केंओलिनाईट च्या रेणूमध्ये असणारे रासायनिक जल निघून जाऊन त्याच्या स्फटिकी रचनेत बदल होतो. केंओलिन मध्यील पाणी शोषून घेण्याची क्षमता व आकार्यता शक्ती हा दोन्ही नाश पावतात व हा पूर्वीच्या पाण्याच्या सहाय्याने येऊ शकणारा नरम मुलायम पणाचा गुणधर्म नष्ट होऊन चिकणमातीचे दगडा सारख्या कठीण पदार्थात रूपांतर होऊळू लागते.


हा सिरेमिक स्थित्यंतराननंतर पूर्णतः सुक्या चिकणमातीचे कण फक्त एकमेकांना चिकटलेल्या अवस्थेत राहतात. रासायनिक जल नष्ट होताना वस्तूमध्ये थोडे से आंकुंचनही होते, तथापि 'सिटरींग' हा प्रक्रीयेमुळे दृढ रितीने सांधले गेल्यामुळे वस्तूमध्यील कण विलग होऊन वस्तू मोडत नाही. सिंटरिंगचे वितळ जोडाशी साम्य वाटते. उष्णतेच्या प्रभावामुळे लहान लहान कणांमध्ये अंतर्बंधन निर्माण होते व ते एकमेकांशी सांधले जातात.



सुकलेली चिकणमाती

- (अ) कणांमधील मोकळ्या जागेत शिल्लक राहिलेला पाण्याचा अंश
- (ब) उष्णतेच्या सहाय्याने पाणी काढून टाकल्यावर कण एकमेकांजवळ येतात.

तथापि हे कण एकमेकांकडे कसे ओढले जातात? हा प्रश्न मनांत उद्भवणे साहजिक आहे, हे साध्य होण्याच्या प्रक्रीयेला 'विसरण' म्हणतात. घनपदार्थातील सर्व अणू स्थिर नसून त्यांच्या मध्य बिंदू भोवती लंबकाप्रमाणे झोका घेत असतात.



आंदोलित अणू दुसऱ्या अणूकडे झुल्यावरील कलाकाराप्रमाणे झेपावून जातात. वाढत्या तापमानाबरोबर त्यांच्या झोक्याची लांबी वाढते, व कधी कधी ती इतकी वाढते की दुसऱ्या अणूच्या झोक्याच्या मार्गात येवून आपल्या मूळस्थानी परतण्याऐवजी ते अणू दुसऱ्या अणूच्या मार्गिके मध्ये सर्कसमधील झुल्यावरील कलाकाराप्रमाणे सरकतात, जेव्हा अशा प्रकारचे विसरण अनेक अणूमध्ये होते तेव्हां त्यांच्या कणांमध्ये कायम स्वरूपी बंधन तयार होते. सिंटरिंग मुळे चिकणमातीची घनता वाढते व हे सारे चिकणमातीतील कोणत्याही घटक पदार्थाच्या विलयबिंदु पेक्षा कमी तापमानांस घडते.

ह्या पेक्षांही अधिक तापमान वाढवले तर 'कांची करणाची' प्रक्रीया घडते. आधी सांगितल्या प्रमाणें चिकणमातीमध्ये ॲल्युमिनियम सिलिकेट ह्या प्रमुख घटकांखेरीज इतर धातूंची सिलिकेट असतात. त्यापैकी सोडीयम व पोटेशियम सिलिकेट ह्यांचा विलय बिंदू सर्वांत कमी म्हणजे $800 - 9000^\circ$ सेल्सियस असल्याने त्यांचे प्रवाही व चिकट द्रवांत रुपांतर होते व ते ॲल्युमिनियम सिलिकेट सारख्या उच्च तापमान

(१९००° सेल्सियस) विलय पावणा-च्या घटकाला दृढ संलग्न करते, थऱ्ह झाल्यावर हे प्रवाही व चिकट द्रव बनलेले सिलिकेट काचे सारखे दिसते. सिंटर केलेल्या चिकणमातीच्या वस्तू मधील पोकळ भाग (सचिद्र) ह्या कांचिकरणामुळे व्यापल्याने पदार्थाला अचिद्रता आणतो व त्या पदार्थाची घनता वाढवतो, वस्तूमधील कणांना घटूरित्या एकत्रित आणल्याने त्याची ताकदही वाढते. चिकणमातीच्या वस्तूंचा पृष्ठभाग गुळगुळीत दिसावा ह्यासाठीही कांचीकरणाचा उपयोग करतात.

अशा तर्फेने मानवी उत्कांतीच्या संदर्भात सिरँमिक्सचा विकास हा पृथ्वी, पाणी, सूर्य व अग्नी ह्या पंचमहाभूतापैकी चार जणांच्या प्रभावाचा उत्कटबिंदू साधल्यामुळे झाल्याचे दिसून येते.



चाकाची भ्रमंती



कुं

भारकाम - पॉटरी हे स्थिर आयुष्याचे निर्देशक मानले जाते. कारण जेव्हां मानवाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी भ्रमंती थांबवून घर स्थापले तेव्हां त्याला गृहोपयोगी वस्तूंची सर्वांत जास्त निकड भासली. जसा काळ पुढे सरकत गेला तसा सुरुवातीच्या ओवड धोबड स्वरूपातील वस्तूंना कलापूर्ण बनविण्यापर्यंत पॉटरीचा विकास होत गेला. विकासाच्या ह्या वेगवेगळ्या स्थित्यंतरावरून मानवातील नवप्रवर्तक चैतन्याची तसेच सुधारलेल्या संस्कृतीची प्रचिनी येते, पॉटरीला 'इतिहासाची दैनंदिनी' असेही म्हणता येईल कारण पुरातत्ववेत्ते उत्खननांत आढळणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतीमधील फरक व त्यांची ऐतिहासिक क्रमवारी पॉटरी वरूनच निश्चित करतात.

तुम्ही जाणकार तज्ज असल्या खेरीज अशा तहेचा वेगवेगळ्या प्रदेशातील पॉटरी मधील फरक आणि त्यांचा कालावधी समजू शकणार नाही. ही आश्रय करण्यासारखी बाब नाही कारण वेगवेगळ्या नमुन्यातील पॉटरीचे स्वरूप व विशेषत: नावे ह्यामुळे संभ्रमित व्हायला होते. ह्या वस्तूंच्या वेगवेगळ्या स्वरूपातील फरक शोधणे हा त्यातला सर्वांत सोपा उपाय होय पॉटरीचे दृश्य स्वरूप व इतर गुणधर्म हे त्या वस्तू बनविण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो व त्याची तयार करण्याची प्रक्रिया ह्यावर अवलंबून असतो.



कच्चा माल - चिकणमाती :

अगदी पुरातन काळी कुंभार नैसर्गिक रित्या मिळणारी चिकणमाती दैनंदिन गरजेच्या वस्तू बनविण्यासाठी वापरीत असत. चिकणमाती ही अनेक खनिजांचे मिश्रण असल्यामुळे त्या खनिजांचे प्रमाण स्थळानुसार बदलत असते, व त्यामुळे वस्तूच्या रंगात व आर्युमानांत फरक पडतो. वस्तूना सहज सुलभतेने आकार देण्यासाठी केओलिनाईट किंवा बैटोनाईट ह्या प्रकारची चिकणमाती त्यांच्यातील आकार्यतेमुळे आदर्श ठरतात. तथापि अशा प्रकारच्या चिकणमातीपासून बनविलेल्या वस्तू सुकवीत असतांना व भाजून काढतांना अधिक आंकुचन पावण्याने तडे जाण्याची शक्यता असते. हा तडे जाण्याचा गुणर्धम आवाक्यांत ठेवण्यासाठी चिकणमातीमध्ये गारगोटीची भुकटी मिसळतात. फ्लॅट व क्वार्टझ ह्या दोन प्रकारची गारगोटी म्हणजे सिलिका

किंवा सिलिकॉन ऑक्साईड ह्यांची रुपे असून त्यांच्यात पाणी सामावून घेण्याची क्षमता नसते परिणामी त्यांना साच्यातून आकार देखील देता येत नाही. तथापि पाणी सामावण्याच्या क्षमते अभावी त्यांना उष्णता दिली असतां चिकणमाती प्रमाणे आकुंचन पावण्याचा प्रश्न उद्भवत नाही. चिकणमाती व गारगोटीच्या मिश्रणांपासून बनविलेली पॉटरी सचिद्र मात्र असते, चिकणमाती भाजली जात असतां त्यातील रासायनिक जल निघून गेल्यावर निर्माण होणारी पोकळी हवा व्यापते त्यामुळे वस्तू सचिद्र बनतात.

पुढे असें आढळून आले कीं फेल्डस्पार सारखे कांहीं पदार्थ चिकणमातीत मिसळले असतां वस्तूना गुळगुळीतपणा, कांची पृष्ठभाग व अधिक ताकद आणता येते. फेल्डस्पार हे देखील मूलतः ॲल्युमिनियम सिलिकेट असून चिकणमाती सारखाच खनिजाचा प्रकार आहे अशा खनिजांना 800° - 1000° सेल्सियस पर्यंत उष्णता दिल्यावर वितळून त्यांचे कांचे सारख्या द्रवपदार्थात रूपांतर होते व चिकणमाती मध्ये सिरॅमिक स्थित्यंतरामुळे निर्माण झालेल्या कणांमधील छिंदांची जागा व्यापतात. अशा तहेने कणांना संलग्नता आल्यामुळे ताकदही वाढते. थंड झाल्यावर हे कांची पदार्थ वस्तूच्या पृष्ठभागाला गुळगुळीतपणा व चकाकी देतात. अशा तहेने फेल्डस्पार हा गालक पदार्थाचा विलयबिंदू सहजपणे कमी करण्याचे संयुग म्हणून कार्य करतो.

पांरपारिक सिरॅमिक्सच्या वस्तू उदा.पॉटरी ही मुख्यतः चिकणमाती, सिलिका व फेल्डस्पार ह्यांच्या मिश्रणापासून बनवितात. त्यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण बदलण्यामुळे तयार होणाऱ्या वस्तूच्या पृष्ठभागाला गुळगुळीतपणा अथवा खडबडीत पणा, निस्तेज किंवा चमकदार बनवितात. पॉटरीच्या अगदी सुरुवातीच्या काळांत अंदाजानेच मिश्रणे तयार करण्यामुळे वेगवेगळ्या गुणधर्माच्या वस्तू बनल्या जात असत कारण शास्त्र व तंत्रज्ञान ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत प्राथमिक अवस्थेत होत्या. वरील तीन पदार्थांचे वेगवेगळे प्रमाण, तयार करण्यासाठी वापरलेल्या भट्टीचे तापमान ज्या ठिकाणाची माती वापरली व त्यामुळे वस्तूना जे रंग व स्वरूप आले त्यावरून त्यांना निरनिराळी नंवे देण्यांत आली.


एकदा अपेक्षित अंतीम स्वरूपानुसार कच्या मालाचे प्रमाण ठरविले म्हणजे पुढची पायरी त्यांना आकार देणे, त्या नंतर त्या वस्तूना सुकविणे व भाजून कायमचा टिकाऊपणा आणणे अशा येतात. अशा तहेने आकार देणे, सुकविणे व भाजणे ह्याच क्रमाने सिरॅमिक्समध्ये स्थित्यंतरे येतात.

पहिला उद्योगधंडा :

अगदी सुरुवातीची पद्धत म्हणजे चिकणमाती व पाणी ह्यांना एकत्र मळून त्याच्या घड्या लगद्याला हातानेच हवा तसा आकार दिला जाई. अंदाजे इ.स.पूर्व ५००० वर्षे ह्या काळांत मेसोपोटेमिया मध्ये (आताचा इराक देश) वोर्क नांवाच्या गांवांत कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्याने पॅटरीच्या उद्योगधंड्याला सुरुवात झाली. पॅटरीच्या धंड्यामध्ये झालेल्या यांत्रिकीकरणाचा हा पहिला टप्पा होय. कुंभाराचे चाक म्हणजे गोल फिरणारी चकती असून त्यावर चिकणमातीचा घड्या मळलेला गोळा टाकून दोन्ही हाताच्या सहाय्याने हवा तसा आकार देण्याचे साधन आहे. गोल वेगवान गतीने



फिरणाऱ्या चिकणमातीच्या गोळयावर थोडासा दाब देऊन इच्छित आकारांत त्याला रुपांतरीत करता येते. मातीच्या वस्तू बनविण्याचा हा प्रकार अत्यंत विलोभनीय व सरळ सोपा वाटतो परंतु त्यासाठी उत्तम कौशल्य व शिक्षणाची आवश्यकता आहे. तुम्ही जाणतांच कीं आज देखील आपल्या खेड्यापाड्यातून हीच पद्धत सर्वसाधारणपणे वापरली जाते. अगदी सुधारलेल्या पाश्चात्य देशांत देखील कलापूर्ण अशा एकेक वस्तुंसाठीही हीच रीत वापरतात.




पॉटरी बनविण्याच्या कृती (अ) जिगरिंग (ब) जॉलीईंग

कपवशा, फुलदाणी अशा एकाच आकाराच्या व मोठ्या प्रमाणावर व्यापारासाठी वस्तू बनविण्याकरिता जिगरिंग व जॉलीईंग पद्धती वापरतात. मातीचा गोळ कुंभाराच्या चाकावर फिरवून हाताने आकार देण्या ऐवजी प्लास्टर ॲफ पॅरीसच्या साच्यावर चिकणमातीचा गोळ ठेवून धातूच्या बहिवक्र पटीच्या सहाव्याने थोडा दाब देतात,

त्यामुळे थाळीच्या आतील पृष्ठभागावर साच्याचे प्रतिबिंब येते. ह्याला जिगरिंग पद्धती म्हणतात. व प्लास्टरच्या साच्याचा आंतरवक्त आकार करून कप किंवा खोलगट वाटी सारखे भांडे बनविण्याच्या पद्धतीला जॉलीईंग म्हणतात.

जर चिकणमातीत जास्त पाणी मिसळून त्याची रबडी तयार केली तर ती प्रवाही बनते व साठवणीच्या भांड्यांचा आकार धारण करू शकते. आकार देण्याच्या ह्या पद्धतीला स्लिप कास्टिंग किंवा ओतीव पद्धती म्हणतात. सहजी प्रवाही अशी चिकणमाती व पाणी ह्यांची बनविलेली रबडी - स्लिप प्लास्टर ॲफ पॅरीसच्या साच्यात ओतात. थोड्याच वेळांत पातळ रबडीतील पाण्याचा अंश साच्याने शोषून घेतल्याने चिकणमातीचा पातळ थर साच्याच्या आतील पृष्ठभागावर निर्माण होतो. आणखी कांही वेळाने हा थर सुकतो व साच्याच्या आंतरपृष्ठभागाचा आकार धारण करण्या वस्तूच्या रूपांत मिळू शकतो. पॅटरीच्या किंतीतरी वस्तू ह्या पद्धतीने बनवितात. ह्या पारंपारिक रीतिंखेरीज आणखीही सुधारित पद्धती आतां वापरल्या जातात. आधुनिक पद्धतींमध्ये कोरड्या भुकटीचा वापर केला जातो.



पॅटरी बनविण्याच्या स्लिप कास्टिंग पद्धतीतील अवस्था

पॅटरीचे ढोबळ मानाने तीन विभाग पडतात. मृत्तिका पात्र, अशमपात्र व चिनीमाती. पहिल्या प्रकारातील भांडी सचिह्द्र असतात तर इतर दोन प्रकारातील वस्तूंची घनता जास्त असते. ह्या प्रत्येक प्रकारच्या भांड्यांचे दृश्य स्वरूप व गुणविशेषता ती बनविण्यासाठी वापरलेला कच्चा माल, भाजण्यासाठी वापरलेली पद्धती व विशेषत: तापमान ह्यावर अंवलंबून असते. मृत्तिका पात्रे ही सर्वात जुन्या व अत्यंत सोप्या पद्धतीने बनविलेली असतात. भारतासह कित्येक देशांत आज देखील ह्याच पद्धतीचा वापर करतात. ह्या साठी फक्त नैसर्गिक रित्या मिळणाऱ्या चिकणमातीचा वापर केला

जातो, पूर्वी लिहीलेल्या पद्धतीने आकार दिल्यानंतर त्यांना $900^\circ - 9000^\circ$ से तापमानांस भाजतात, चिकणमातीचा विलय बिंदू 9600° से पेक्षां कमी नसल्याने $900^\circ - 9000^\circ$ से तापमानांस फक्त पाण्याचा अंश जाऊन वस्तू सिंटर होते पण त्याचे कांचीकरण किंवा वितळण्याची प्रक्रीया होत नाही, त्यामुळे जसे गाळक वापरल्याने कांचीकरण निर्माण होते तसे न होता वस्तू सचिद्र व ओबड धोबड पृष्ठभागाची बनते, वस्तूंचा रंग सुद्धा राखाडी पासून तांबूस लाल किंवा करडा ते काढा असा असतो, नैसर्गिक रित्या मिळणाऱ्या चिकणमातीत अंगभूत असणाऱ्या लोखंडाच्या अंशानुसार चिकणमातीची भांडी भाजताना लोखंडाचे फेरिक ऑक्साईड ह्या करड्या रंगाच्या संयुगामध्ये रूपांतर होत असल्याने भांड्यांनाही तोच रंग मिळतो, घट, मडकी इत्यादी वस्तू ह्याच सर्वसाधारण पद्धतीने बनवितात.

पूर्वीच्या काळी कांहीं कुंभारांनी भांड्यांच्या पृष्ठभागावर वॉर्निश लावून त्याला गुळगुळीत पणा व सचिद्रपणामुळे येणाऱ्या गैरसोयी दूर केल्या, तथापि दीर्घकालीन वापरानंतर वॉर्निशचा थर निघून जात असे, कांहीं बुद्धीमंतांनी ह्या पेक्षां अधिक चांगला व कायम स्वरूपी उपाय शोधून काढला, त्यांनी भाजलेली खडवडीत पृष्ठभाग असणारी भांडी कांचेची भुकटी, फेल्डस्पार किंवा साधे मीठ हांगचा थर देऊन पुन्हा एकवर भाजली, दुसऱ्यांदा भाजतांना हे पदार्थ वितळून त्यांनी छिद्रांची जागा व्यापली व भांड्यांना अचिद्रता व चकाकी आली, ह्या प्रक्रियेला झिलई म्हणतात, अगदी पुरातन काळापासून वस्तूंची सचिद्रता कमी करण्यासाठी किंवा त्यांना सुशोभित करण्यासाठी ही पद्धती वापरली जाते.



पॉटरीचे तीन प्रकार (अ) मृत्तिका पात्र (ब) अश्मपात्र (क) चिनीमातीचे भांडे

झिलईची चकाकी :


कथिलाचे क्षार वापरण्यांस सुरुवांत केल्याने झिलई मध्यें उत्क्रांति झाली. ह्या वस्तूना अपारदर्शक परंतु शुभ्र धवल आवरण निर्माण झाले. वेगवेगळ्या देशांत अशी झिलईकाम केलेल्या वस्तू अधिक लोकप्रिय बनल्या आणि निरनिराळ्या नांवांनी प्रसिद्धीस आल्या. माजोलिका, फिरांस व डेल्पु ही मुख्यतः एकाच प्रकारची असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी बनल्यामुळे ती नांवे त्यांना दिली गेली. कथिलाचा झिलई कामासाठी वापर देखील पुरातन काळापासूनच्या आहे. बहुधा असीरियन (पश्चिम आशिया खंडातील ताईप्रेस नदीच्या खोन्यातील) लोकांनी ही कला शोधली असावी असे तेथे उत्खननांत आढळलेल्या सफेद मीनाकारीने सुशोभित विटांच्या कामावरून लक्षांत येते. कथिलाचे झिलईकाम मेसोपोटेमिया मध्यें रुढ होते. ते प्रसार वापरत तेथून खेन व माजोलिका बेटांपर्यंत इटली मध्यें आले व ह्यामुळे माजोलिका पॉटरी ह्या सुप्रसिद्ध नांवाने ते माहीत झाले, कमी तापमानास वितलणाऱ्या, ज्यांना गालक म्हणतात असे पदार्थ नैसर्गिक चिकणमातीपासून बनविलेल्या पॉटरी मध्यें वापरले तर वस्तूना कठीणपणा व अपारदर्शत्व येते. ह्यांना अशमपात्र म्हणतात.

सर्वसाधारणतः फेल्डस्पार हे गालक ह्यासाठी वापरतात. जेंक्हा नैसर्गिक चिकणमाती व गालक ह्यांचे मिश्रण १२०० ° से. तापमानांस नेतात तेहांच्या कणांवर काहीही परिणाम न झाल्याने ते वस्तूंचा आकार टिकवून धरतात तथापि गालक पदार्थ वितल्याने द्रवरूप होतो किंवा त्यांचे कांचिकरण होते. हा द्रव पदार्थ एरव्ही सचिड्र रहाणाऱ्या वस्तूमधील छिंदांची जागा व्यापतो व त्यांना अछिद्रता व अपारदर्शी बनवतो. अशा वस्तूंचा रंग साधारणतः तांबूस, राखाडी, किंवा काळा असतो. अर्थात नैसर्गिक रित्या मिळणाऱ्या लोहमिश्रीत चिकणमाती ऐवजी खास चिकणमाती वापरली तर शुभ्र धवल अशमपात्र बनविता येते.

बहुतेक आधुनिक चहापानाचे साहित्य -क्रॉकरी चिनीमातीचे असते. भाजल्यानंतर शुभ्र पांढऱ्या रंगात असणाऱ्या खास चिकणमातीपासून चिनीमातीची भांडी बनवितात. अशा प्रकारच्या वस्तू बनविण्याचा शोध सर्व प्रथम चीन देशांत तांग साम्राज्याच्या काळांत (इ.स. ६१८-९०७) लागला व विशेषतः युआन साम्राज्याच्या काळांत (इ.स. १२७९-१३६८) त्याचा खूप प्रसार झाला. भाजून पांढरी होणारी चिकणमाती व पेंटुल्से नांवाचा फेल्डस्पार ह्यांचे मिश्रण १४५० ° सेल्सियस ला भाजतात तेहां फेल्डस्पार कांची करण होऊन पारभासी पदार्थाची निर्मिती होते. केओलिन हे नांव देखील काओ-लिआंग म्हणजे उतुंग शिखर (आढे) ह्या चिनीनावावरून घेतल्यामुळे भाजून पांढऱ्या रंगाची होणाऱ्या चिकणमातीचा पॉटरीसाठी वापर सर्वात आधी चीन देशांत होत असावा असे दर्शविते

चिनीमातीच्या वस्तू सर्व जगभर आकर्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. खूप वर्षपर्यंत युरोपातील पॉटरी बनविणाऱ्या लोकांनी हे चिनी लोकांनी दाबून ठेवलेले रहस्य उघड करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेर ड्रेसडेन ह्या जर्मन शहरातील जोहन फ्रेडरीच बॉटगर ह्या किमयागाराने १७ व्या शतकात हे गुपीत उकलण्यांत यश मिळविले, व तोच सुप्रसिद्ध ड्रेसडेन पॉटरीचा जन्मदाता ठरला.

इलंड मध्ये १८ व्या शतकात एक नवीन प्रकार बोनचायना ह्या नांवाने संशोधित झाला. केअोलिन ह्या चिकणमातीमध्ये कांचेची भुकटी व हाडांची राख हे गालक म्हणून वापरून चिनीमातीची भांडी बनविण्याचा नवा प्रकार निर्माण झाला. वरील गालक पदार्थामुळे वस्तूना मुलायम असे पारभासी कांचीकरण प्राप्त होते.



चिकणमाती, फेल्डस्पार व गरगोटी ह्यांचे प्रमाणांत बदल करून चिनीमातीचे असंख्य प्रकार बनिवता येतात ५० % चिकणमाती, २५ % फेल्डस्पार व २५ % गरगोटी असा कच्चा माल वापरल्यास कठीण चिनीमातीच्या वस्तु बनतात. चिकणमातीचे प्रमाण १०-१२ टक्क्याने कमी केल्यास मुलायम चिनीमातीचा प्रकार बनतो. विशिष्ट इंग्लीश बोनचायनामध्ये २५ % इतकी चिकणमाती वापरून उरलेल्यापैकी दोन तृतीयांश हाडांची राख व एक तृतीयांश कॉर्निश दगड-एक प्रकारचा फेल्डस्पार ह्यांचा वापर करतात. ह्या सर्व चिनीमातींमध्ये शुभ्रधवल रंगापासून धुकट पाढऱ्या व निळसर छटा असणारा पांढरा पारभासी रंग आढळून येतो.



सिरॅमिक्सला चिवट करण्याची रीत :




विटा, विविध प्रकारच्या फरशा

इत्यादि बांधकामांसाठी लागणारे सामान ही संरचित सिरॅमिक्सच्या मूलाकृतिची उदाहरणे आहेत. ह्या मध्ये वाहिन्या, वेगवेगळी स्वच्छता पाव्रे हांचाही समावेश होतो. ह्यासाठी लागणारा कच्चामाल व बनविण्याची रीत ह्या देखील पॉटरी प्रमाणेच आहेत. त्यामुळे त्यांची भंगुरता देखील थाळी असो कीं फरशी, तिच्यावर हातोडीचा ठोका बसला कीं तुकडे तुकडे होऊन ती पुढते, तर मग सिरॅमिक्सचा वापर संरचित सामानासाठी करतात कसा ?

सिरॅमिक्स ठिसूळ असले तरी सहजी मोडून पडणारे नाही. ते ताठर आहे. शिवाय उच्च तापमानासही ते टिकते. आणि क्षारक, रसायनांचाही त्यांच्यावर परिणाम होत नाही. ह्या, विशेषत: शेवटच्या दोन गुणधर्मामुळेच त्यांचा वापर-अपरिहार्य म्हणूनही संरचनिक सामानासाठी करतात. आतां त्या बाबत विचार करुया.

वेगाने जाणारी वाहने हवेच्या प्रतिकूल विरोधामुळे तापतात. हे घर्षण वाहनाचा वेग कमी करतात. उदाहरणार्थ, मोटाईतून जाताना अत्यंत मामुली स्वरूपांत जाणवणारा वाच्याचा विरोध तुम्ही विमानातून प्रवास कराल तेढ्हां त्याची तीव्रता जाणवण्या इतका वाढतो. घर्षणामुळे होणारी ही तापमानाची वाढ निवळ विमानाच्या वाढत्या वेगाच्या समप्रमाणांत नाही. तुम्ही विमानाचा वेग दुप्पट केलात तर घर्षणामुळे विमानाचे तापमान चौपट



उष्णता रोधक सिरेमिक्सच्या फरशांचे आवरण अवकाश यानास संरक्षित करते वाढते. अवकाश यानाचे बाबतीत हे तापमान 1500° सेल्सीयस इतके म्हणजे बहुसंख्य धातूंच्या विलय बिंदूपेक्षा अधिक एवढे वाढते. ह्यासाठी अवकाश यानाचा सांगाडा ह्या अशा उच्च तापमानांस टिकणारा असणे आवश्यक आहे.

असे आढळून आले कीं इंजिनाचे तापमान जेवढे जास्त असते तेवढी त्याची कार्यशक्ती अधिक होते. एक हजार अंश सेल्सियस तापमानांस काम करणाऱ्या डिझेल इंजिनची कार्यक्षमता सातशे अंश सेल्सियस तापमानाच्या इंजिनापेक्षां दोटी पटीने जास्त असते. आणि दुर्देवाने बहुसंख्य पदार्थ उच्चतापमानांस कमकुवत होतात.

वरील दोन्ही गोष्टींबाबत आधुनिक सिरेमिक्स हे आपल्या मदतीसाठी धावून येते. उष्णता रोधक सिलिकाच्या फरशा अवकाशयानाच्या बाहेरील आवरणासाठी वापरतात तर जपानमधील एका स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कारखान्यांत सिरेमिक्सच्या स्वयंचलित मोटारीच्या इंजिनाच्या यशस्वितेची चांचणी नुकतीच घेतली आहे, सिरेमिक्सच्या उष्णता विरोधक गुणधर्माचा युक्तीने वापर केल्यामुळे वरती नमूद केलेले अडथळे दूर करणे शक्य झाले.

उष्णाता समावेशकता :


सुमारे २०० वर्षपूर्वी लोकांची कल्पना होती कीं उष्णाता हा एक प्रवाही पदार्थ असून तो एखाद्या वस्तूवर किंवा वस्त्रमधून वाहतो व परिणामी ती वस्तू गरम किंवा थंड बनवितो. तिळा त्यांनी 'कॅलोरिक' असे नांव दिले. रुमफोर्ड ह्या नांवाच्या इंग्रज वैज्ञानिक सरदाराने (१७५३-१८१४) सर्वात प्रथम असें दाखविले की उष्णाता हे शक्तीचे एक स्वरूप आहे व कोणतीही वस्तू नाही. तोफेला भोंके पाढण्याच्या कामावर लक्ष ठेवताना त्याला असे आढळले कीं भोंक पाडतांना बाहेर पडणारे धातूचे तुकडे खूप गरम असतात ही उष्णाता पाण्यासं उकळी येण्यांस पुरेल इतकी असते. त्यानंतर त्याने बराच शोध घेतला व सिद्ध केले कीं गिरमीट फिरविण्यांस जी कार्यशक्ती वापरली तिचा ह्या उष्णाता निर्मितीशी संबंध आहे व यांत्रिक शक्तीचे उष्णाता शक्तीत रूपांतरण होते. तुम्ही यांत्रिक शक्ती व उष्णाता ह्यातील संबंध निश्चित करू शकता. हाताचे तळवे एकमेकांवर घासले कीं लगेच लक्षांत येईल कीं ते गरम होतात.

त्यानंतर दुसरे इंग्रज वैज्ञानिक जेम्स प्रिस्कॉट ज्यूल (१८१८-१८८९) ह्यांनी दाखविले कीं पदार्थातील अणूंच्या हालचालीने औषिक ऊर्जा निर्माण होते. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी गत्यात्मक सिद्धांत (Kinetic Theory) नांवाचा नवीन सिद्धांत मांडला. ह्या सिद्धांतानुसार निर्धारित शून्य (-२७३.१६° से) तापमानाखेरीज कोणत्याही तापमानांस वस्तू मधील अणू स्थिर नसतात. व निर्धारित शून्य इतके तापमान प्रत्यक्षांत कधीही संपादन करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षांत अणू हे नेहमीच चलित स्थितित असतात. जेवढे वस्तूचे तापमान उंचावेल तेवढ्या जास्त जोमाने अणूंची हालचाल होते.



जेम्स प्रिस्कॉट ज्यूल

स्फटिक घन पदार्थात अणूंची रचना एका ठराविक पद्धतीने झालेली असते. प्रत्येक अणू भोंवती इतर अणू असतात व ते एकमेकांशी बांधलेले असल्याने अस्थिर असून देखील ठराविक निर्देशित जागेमध्येच हालचाल करतात. जरी ते शेजारच्या अणूंशी संलग्न असले तरी निर्देशित जागेत कंप पावल्याप्रमाणे हालतात. जेव्हां पदार्थाचे तापमान वाढते तेव्हां अणू मधील कंपनाचा जोर अधिकाधिक वाढतो. व अखेरीस हे एकमेकांतील बंध तुटल्यामुळे ते निर्देशित जागा सोडून गटागटाने दूर आंदोलित होऊ लागतात. अशी स्थिती प्राप्त झाली कीं घन पदार्थाचा विलय होऊन तो द्रवांत रूपांतरीत होतो.



पदार्थास उष्णता दिल्यामुळे त्यातील अणू अधिक जोमाने एकमेकांपासून दूर जातात व घन पदार्थाचे विलयन व द्रवाचे बाष्पिभवन होते.

एका दृष्टीने व्यंग ठरून ठिसूलपणा येण्यासं कारणीभूत ठरतो हा विरोधाभास नक्हे काय? शक्ती, ताठरता व चिवटपणा ह्या मधील भेद जर स्पष्ट करता आला तरच हा विरोधाभास समजणे सोपे होईल.

जर एखाद्या वस्तूस अधिकाधिक जोर लावून खेचू लागलो तर ती वस्तू कांहीं प्रमाणातच ताणता येईल, पण कमी अधिक वेळानंतर ती तुटणार हे निश्चित ताण दिला असतां एखादी वस्तू न तुटता जास्तीत जास्त जेवढा ताण सहन करू शकते त्याला त्या वस्तूची ताणशक्ती म्हणतात, त्याच्या सहाय्याने ती वस्तू किती ताणता येते ही महत्वाची परिक्षा करता येते, ह्यालाच तन्य मापांक म्हणतात, (Tensile Modules) कॅंड्रिट केलेला ताण व खेचल्यामुळे होणारी लांबीतील वाढ ह्यांच्या भागाकाराने ती काढतात, खूप जोर लावूनही अत्यंत कमी प्रमाणांत लांबी वाढत

सिरेमिक्स मधील उष्णता विरोधक प्रवृत्तीचे कारण त्यातील अणू मधील दृढ बंधन, बहुसंख्य सिरेमिक्स ही आयनांची बनलेली असतात,(अणू किंवा अणूंचे गट हे थन किंवा ऋण विद्युत भारित असतात) त्यामुळे ह्या विद्युत शक्तीच्या आकर्षणामुळे ते एकमेकांशी संलग्न असतात, अशा तर्फे सिरेमिक्सला उच्चतापमानाला नेले असताना देखील स्वतंत्र रित्या प्रत्येक अणू किंवा आयनामधील होणारे जोरदार कंपन एकमेकांपासून अलग करण्याइतके वाढत नाही, सर्वजण मिळून दिलेल्या निर्देशित जागेतच राहिल्याने घन पदार्थातील अणूंची मांडणी एकत्रितरित्या धरून ठेवतात व सहजासहजी छोट्या छोट्या गटांत विभागले जात नाहीत त्यामुळे सिरेमिक्स उच्चतापमानांस सहजासहजी वितळत नाहीत.

शक्तीमान, ताठर व चिवट :

सिरेमिक्स मध्ये असणारे अंतरअणूतील दृढ बंधन हा गुणविशेष

असेल तर त्या वस्तूचा तन्य मापांक जास्त असतो म्हणजेच वस्तू जास्त ताठर आहे असे म्हणता येईल. कारण ताठर पदार्थात ही गुणविशेषत: दिसून येते, कितीतरी प्रगत सिरेमिक्सचा तन्य मापांक जास्त असल्याने ते पोलादासारख्या धातू पेक्षांही जास्त ताठर असतात.


कांहीं सर्वसामान्य वस्तूचे तन्य मापांक

Material	TM(GNm ⁻²)
Steel	210
Titanium	120
Aluminium	73
Wood	14-16
Concrete	16
Brick	21
Window glass	72
Alumina (ceramic)	390
Silicon carbide (ceramic)	510

ज्या अर्थीं ताणशक्ती ही पदार्थावर जोर दिला असता न तुटता जोर सहन करण्याची शक्ती असते त्या अर्थीं ती त्या पदार्थातील रासायनिक बंधना इतकी असणार. व्यवहारात मात्र ही ताणशक्ती बरीच कमी आढळते. ही कमतरता येण्याची कारणे ए. सी. ग्रिफीथ (१८९३-१९६३) ह्या इंग्रज अभियंत्याने स्पष्ट केली आहेत. बहुसंख्य वस्तूंच्या रचनेमध्येच अनंत सूक्ष्म चूका किंवा अपुरेपणा असतो. ह्या सूक्ष्म चूका ती वस्तू बनवीत असतांनाच त्यांत निर्माण होतात. त्यामुळे जास्त जोर लावला असता तिचे भेगमध्ये रूपांतर होते. म्हणून वस्तूवर ताण दिला असतां त्यांत ह्या अस्तित्वात असणाऱ्या भेगांमध्ये हालचाल होऊन ती वाढल्यामुळे वस्तू तुटते. अर्थातच त्यासाठी वस्तूमधील अणुबंधनातील असणाऱ्या जोरापेक्षां कमी शक्ती पुरेशी होते. ह्या वस्तूमधील भेगेच्या हालचालीलाच वस्तूचे तुकडे होणे - भंगुरता म्हणतात.

सिरेमिक्सच्या वस्तू उष्णाता देऊन बनवितात. सिरेमिक्सच्या वस्तूना आकार

देतांना वापरलेले पाणी किंवा कांही सेंद्रिय विद्वावक वस्तुना उण्ठात देत असताना बाहेर पडतात व आपल्यामागे छिद्रे सोडतात. हीच छिद्रे अत्यंत सुलभतेने भेगेत रूपांतरीत होतात. म्हणून सिरँमिक्समध्ये ठिसूळपणा दिसून येतो.



पदार्थात अंगभूत भेग नसता ताणशक्ती सर्वत्र सारखी विभागली जाते (ब);
(क) पदार्थाच्या पृष्ठभागावर भेग किंवा खांच असताना तळाच्या पृष्ठांवर अधिक भार पडतो.

तथापि ह्या भेग बाबत कांहीं पदार्थ अत्यंत चिवट असतात. वस्तुमध्ये भेगा अस्तित्वात असूनही त्यांची लांबी-सहजासहजी वाढू देत नाही. थोडक्यांत म्हणजे ठिसूळपणा व शार्की ह्या संलग्न नसून चिवटपणा हा वस्तुमधील दुसराच गुणर्थम अतीशय महत्वाचा ठरतो.

वस्तुमधील चिवटपणा व भेगेमध्ये होणारी वाढ ह्याबाबतचा संबंध ग्रिफीथने १९२०-२४ दरम्यान स्पष्ट केला. त्याला असे आढळले की वस्तुवर ताण दिला असतां तो जोर किंवा ताण त्या भेगेच्या टोकाशी प्रत्यक्षातील ताणापेक्षां खूप जास्त असतो म्हणून लावलेला जोर हा संपूर्ण भेगेवर न विभागता फक्त टोकांशी एकत्रित करण्याची भेगेची प्रवृत्ती असल्याने जेव्हां भेगेचे टोक अत्यंत टोकदार असते तेव्हां ताण जास्त जाणवतो. कापड फाडताना टोकाशी प्रथम कात्रीने थोडेसे कापून कापड ताणले असतां


ते सहज फाटले जाते ह्या नेहमीच्या गोष्टीवरून ग्रिफीथच्या म्हणण्याचा तुम्हाला पडताळा येईल, पोस्टाच्या तिकीटा भोवती असणारी भोके देखील आपणांस हवे त्या दिशेने तिकीट फाडण्यांस उपयुक्त ठरतात.

कांहीं पदार्थातील चिवटपणा :

Material	Gc(kJm ⁻²)
Copper	1000
Steel	100
Wood	0.5-2
Alumina	0.02-0.06
Porcelain	0.01
Glass	0.001-0.01

धातू चिवट कां असतात ?


जर सिरेमिक्सचा संरचित पदार्थ म्हणून इंजिन बनविण्या करिता किंवा आधुनिक उपयोगांसाठी संघटक म्हणून वापर होणार असेल तर त्यांचा चिवटपणा वाढवणे आवश्यक आहे. ज्या संघटकांचा आकार गुंतागुंतीचा-जटिल असेल तो संघटक लहानशा प्रहाराने तडकता कामा नये, चिवट वस्तूच्या गुणधर्माच्या अभ्यासातून सिरेमिक्सचा चिवटपणा वाढविण्याचा मार्ग मिळू शकेल, जास्त चिवटपणा असणारा पदार्थ म्हणजे धातू. उदा. चिनीमातीच्या लाख पटीने जास्त चिवटपणा तांबे या धातूत असतो. धातूमध्ये एकाच मूलद्रव्याचे व एकाच प्रकाराचे अणू असतात व कवायत करण्या सैन्याप्रमाणे त्यांची रचना एकाच ओळीने केलेली असते, ते ज्या रितीने एकमेकांशी संलग्न असतात, त्याला धातवीय बंधन म्हणतात, एच.ए.लॉरेझ (१८५३-१९२८) ह्या डच शास्त्रज्ञाने १९१६ मध्ये सर्वप्रथम ह्या धातवीय बंधनाचे स्वरूप स्पष्ट केले, अणूमध्ये केंद्रस्थानी धनभार असून तो भोवतीच्या इलेक्ट्रॉनच्या ऋणभाराने संतुलित केलेला असतो. ह्या इलेक्ट्रॉनची मांडणी सतत वाढती ऊर्जा असणाऱ्या समकेंद्री कवचांनी केलेली असते, इलेक्ट्रॉनने युक्त अशा सर्वात बाहेरील समकेंद्री कवचाला संयुजा कवच म्हणतात, लॉरेझने असे दाखवून दिले कीं अणू त्याच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन देऊन धनभार धारक अशा अणूचा आयन बनतो. त्याला ऋणायन असेही म्हणतात, हे ऋणायन एखाद्या कठिण गोल चैंड्रूप्रमाणे वागतात.



(अ) आणि (ब) धातूमधील तणावग्रस्त अणुंच्या रांगा एकमेकीस ओलांडून जातात. (क) आणि (ड) अणुंच्या हालचालीने धातूमधील भेगेचे अग्र बोथट बनते.

अणुंच्या स्फटिकांमध्ये अशा चैंडूच्या अनेक रांगाचा साठा असतो. मुक्त संयुजा इलेक्ट्रॉन हे एकत्रित येऊन धातू मधील धनचैंडूच्या रचनेच्या मधील जागेतून वायूच्या ढगाप्रमाणे इत्स्ततः फिरु शकतात. हे इलेक्ट्रॉनचे ढग वेगवेगळ्या अणुंना एकमेकांशी सांधाऱ्याचे काम करतात. परंतु हे बंध खूप दृढ नसल्याने धातूमधील अणुंच्या रांगा एकमेकांना सहजपणे ओलांडून जाऊ शकतात.

धांतूमधील अशा हालचालीमुळेच त्यांच्यात लवचिकता येते. धातूचे भंजन न करता त्यांना विकृत स्वरूप देता येते किंवा त्यांचा आकार बदलता येतो. ह्या गुणधर्मालाच तंतुक्षमता किंवा तन्यता म्हणतात. ह्याचे दोन उपकारक परिणाम आहेत. एक म्हणजे ताण शक्तीतला खूपसा भाग पदार्थाला विकृत करण्यांत खर्च होतो व दुसरा म्हणजे पदार्थ विकृत झाल्याने त्याचा बदललेला आकार त्यातील भेगेचे अग्र बोथट किंवा रुंद करतो व परिणामी स्थानीय ताणशक्ती कमी होते. ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे पदार्थातले भेगेचा विस्तार करण्यासाठी अस्तित्वात असणारी शक्ती ही तीव्र स्वरूपात कमी पडते व भेगेचा विस्तार करण्यासां असमर्थ ठरते. अशा तहेने धातूमध्ये चिवटपणा जास्त असण्याचे रहस्य म्हणजे भेग रुंदावण्यासाठीचा कौशल्याने इतरत्र



(अ) घातवीय बंद असताना अणूच्या रांगांमधून इलेक्ट्रीन स्वैरपणे फिरु शकतात.

(ब) समसंयुगी बंद असताना इलेक्ट्रॉन दोन अणूत विभागून असतात.

वापर करून एकप्रकारे भेग विस्तारण्याच्या प्रक्रीयेलाच विरोध होय


सिरेमिक्सच्या पदार्थामध्ये धातूप्रमाणे विकृती निर्माण करता येत नाही कारण त्यातील अणूमधील अंतर्बंधन दृढ असल्याने अणू एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत. बहुसंख्य सिरेमिक्सचे पदार्थ धातू व अधातू ह्यांचा संयोग असते. व म्हणून वेगवेगळ्या अणूंना जोडणारे बंध देखील वेगळे असते. त्यांना आयनीय बंध किंवा सहसंयुगी बंध म्हणतात.

पहिल्या प्रकारांत एका अणूच्या सर्वात बाहेरच्या किंवा संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूच्या संयुजा कवचात कायमचे बदलून जातात. परिणामी पहिल्या अणूमध्यें ऋणभार कमी पडल्याने तो संपूर्ण अणू धनभारित होतो त्याच वेळी दुसऱ्या अणूमध्ये जास्तीचा ऋणभार झाल्यामुळे तो संपूर्ण अणू ऋणभारित बनतो. दोन परस्पर विरुद्ध विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होत असल्यामुळे हा अयनीय बंध अधिक दृढतर बंधनाद्वारे एक दुसऱ्यांना सांधतो. सहसंयुगी बंधामध्ये दोन वेगवेगळ्या अणूच्या बाहेरच्या संयुजा कवचामध्ये चार चार असे समान इलेक्ट्रॉन असतात. दोघांपैकी कोणीही आपल्या कवचातील इलेक्ट्रॉन दुसऱ्यास कायमचा न देता एकमेकांत समानतेने वाढून घेतात. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी सर्वाधिक दृढबंधन राहते. अशा तहने सिरेमिक्समध्ये असणारे आयनीय किंवा समसंयुगी बंध अत्यंत दृढ असल्या कारणाने सिरेमिक्सच्या पदार्थाचे विघटन घडणे दुष्प्राप्त असते. म्हणूनच सिरेमिक्स मध्ये असणाऱ्या अंगभूत तडऱ्याचा विस्तार रोखण्यासाठी अणूची हालचाल किंवा तडजोड करता येत नाही व त्यामुळे विस्तार रोखून धरता येत नाही.

सिरेमिक्समध्ये चिवटपणा कसा आणतात :


सिरेमिक्स मध्ये चिवटपणा आणण्याचा एक मार्ग म्हणजे त्याची सचिछिद्रता कमी करणे. जेवढी सचिछिद्रता कमी तेवढा चिवटपणा जास्त येतो. प्रक्रीयेच्या नव्या तंत्रांच्या सहाय्याने एकूण छिद्रांची संख्या कमी करता येते. त्यामुळे सिंटरिंग करताना प्रत्येक स्वतंत्र कण एक दुसऱ्याशी अधिक संलग्नता प्राप्त करतो. सिरेमिक्स पदार्थाना संपूर्ण अचिछद्र बनविणे शक्य नसते. म्हणून सिरेमिक्स मधील छिद्रांची व पर्यायाने भेगेची लांबी वाढणार नाही हे पहाणे हाच एकमेव उपाय चिवटपणा वाढवण्यासाठी शिल्लक राहतो.

रूपांतरीत चिवटपणा ही एक पद्धत आहे. ह्या पद्धतीमध्ये कांहीं संयुगे वेगवेगळ्या परिस्थितित आपल्या आकारमानांत फरक करतात ह्या गोष्टीचा फायदा उठवतात. उदाहरणार्थ, झर्केनिया किंवा झर्कनियम डायॉक्साईड हे दोन स्वरूपात असते - चतुःक्षोणीय व एकनताक्ष, हे दुसरे स्वरूप बोजड व अधिक स्थिर आहे. ज्या सिरेमिक्सच्या पदार्थाला चिवटपणा आणावयाचा आहे त्याचे प्रक्रिया करतानांच अर्धवट



झार्कोनियम डायॉवङ्साईडचे रेणु दाब दिल्याने आकार बदलून बोजड बनतात व भेगेचा मार्ग रोखून धरतात.

स्थिर अशा चतुष्कोणीय झार्कोनिया बरोबर मिश्रण करतात. त्यामुळे अशा मिश्र सिरेमिक्स मधील भेग जेंळ्हा विस्तारण्यासाठी पुढे सरकते व अशा अर्धवट स्थिर झार्कोनियाच्या कणापाशी येते तेळ्हां त्या कणाचे स्थिर अशा एकनताक्ष स्वरूपात रूपांतरण करते. ह्या प्रक्रीयेत त्या कणाचे प्रसरण होऊन ती भेग बुजविली जाते.



तंतूमुळे भेगेचे अग्र रूंदावते (बोथट होते)

चिवट पदार्थ बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संमिश्रांचा वापर करणे हा होय. संमिश्र हा नांवावरुनच लक्षात येते की हे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या पदार्थांचे मिश्रण आहे. हे पदार्थ वेगवेगळ्या स्वरूपांत असतात. एखादा तंतूस्वरूपांत व उरलेला साधा घन आकारमानाचा. संमिश्रातील दोन्ही पदार्थ जरी एकमेकांशी दृढपणे संलग्न झाले नसले तरी ते एकमेकांत पूर्णतः गुरफटलेले रहातात. उदाहरणार्थ जेव्हां संमिश्रामधील सिरेमिक्समध्ये असणारी भेग पुढे सरकत तंतूमय पदार्थांपाशी येते तेव्हां सिरेमिक्स व तंतूमय पदार्थातील कमकुवत बंध चिरेला पुढे जाण्यास वाव देताना तिची दिशा बदलतात. व चिरेच्या अग्राला बोथटपणा येतो. अशा कृत्रिम उपायांनी चिवटपणा वाढवता येतो. अशा तहेने संमिश्राचे विज्ञान ठाऊक नसताना देखील प्राचीन काळच्या बांधकाम करणाऱ्यांनी ओल्या मातीच्या लगद्यात गवताच्या काडयांचे तुकडे मिसळून चिवट विट बनविल्या.

कलकत्त्याची केंद्रीय कांच व सिरेमिक्स संशोधन संस्था ही सी.एस.आय.आर. च्या अखत्यारीतील एक संस्था भारतातील सिरेमिक्स विषयातील संशोधन व विकास करणारी सर्वात प्रमुख आहे. येथील शास्त्रज्ञांनी सिरेमिक्स विषयातील नवप्रवर्तक अशी अनेक विकासकार्ये केलेली आहेत. स्वदेशी बनावतीचा रूपांतरीत चिवट अंल्युमिना, रूपांतरित चिवट झार्कोनिया, टिट्नियम कार्बाईड, टिट्नियम नाईट्राईड व अंल्युमिना ह्यांची संमिश्र ही कांही उदाहरणे आहेत.

कठीण पणाचे मोजमाप :

सिरेमिक्स हे संरचित पदार्थ केवळ उच्चतापमानांस टिकाव धरतात म्हणून उपयोगी नसून त्यांच्यात अपवादात्मक असा अति कठीणपण देखील आहे. काठिण्यामुळे त्यांची झीजही कमी होते. सिरेमिक्स पासून बनविलेले संघटक त्यांचा ठिसूलपणा हा अडथळा वगळला तर दीर्घायूषी असतात. अत्यंत कठीण आणि ठिसूल? होय ! सिरेमिक्स हे ज्ञात पदार्थपैकी सर्वात कठीण म्हणून ओळखले जातात.

फ्रेडरिक मोह (१७७३-१८३९) हा जर्मन खनिज वैज्ञानिकाने कठिणपणाची तुलना करण्यासाठी सर्वात प्रथम मोजपट्टी बनविली. त्याने पदार्थाचे कठिण्य 'मोजण्या करिता संगजिरे, जिप्सम, कॅलसाइट, फ्ल्युराईट, अपेटाईट, ऑरथोक्लोस, गारगोटी, पुष्कराज, कोरंडम व हिरा अशी प्रमाणे तयार केली. व त्यांना अनुक्रमे एक ते दहा क्रमांक दिले. क्रमाने पुढील पदार्थ आधीच्या पदार्थावर ओरखडा काढू शकतो. हिरा हा सर्वात कठीण खनिज पदार्थ आहे. जेव्हां मोहला कुठल्याही पदार्थाचा कठीणपण पहायचा असेल तेव्हां तो त्याने बनविलेल्या प्रमाणित खनिजाने त्यावर चिरा ओढीत असे. व त्यानुसार त्याला कठीणतेचा क्रमांक देत असे. मोहच्या मृत्युनंतर त्याच्या नावाची कठिण्य मोजपट्टी ओरखडा काढप्यास असणाऱ्या विरोधावरुन वर्गीकरण करणारी म्हणून बनविली गेली. ह्या मोजपट्टीनुसार बहुतेक सर्व सिरेमिक्सचे पदार्थ

आठ ते नऊ ह्या क्रमांका दरम्यान येतांत तर कठीण मानलेल्या पोलादा सारखा धातू सात क्रमांकावर येतो. अर्थात ह्या मोहच्या मोजपट्टीने पदार्थाचे काठिण्य ढोवळ मानानेच समजते.

कांही पदार्थाचा कठीणपणा

Material	Hv
Tin	5
Aluminium	25
Gold	35
Copper	40
Iron	80
Mild steel	140
Window glass	550
Granite	850
Alumina	2500

आजकाळ अधिक अचूकपणे कठीणपणा मोजण्याच्या पद्धती अवगत झाल्या आहेत. त्यापैकीच एका व्हिकर्सच्या काठिण्य मोजण्याच्या पद्धतीत पिरॅमिड च्या आकाराच्या हिन्याने नमुन्याच्या पदार्थावर सर्वत्र एकसारखा दाब देऊन त्याच्या ठंशाच्या प्रमाणावरून काठिण्य मोजतात. एक लक्षांत ठेवण्यासारखी बाब म्हणजे तांब्याची ४०, लोखंडाची ८० व मृदुपोलादाची कठिणता १४० आहे तर त्यांच्या तुलनेत ॲल्युमिनाचा काठिण्य मापांक २५५० इतका भरतो. सिरॅमिक्स मधील उष्णता रोधकता, काठिण्य व वीज विरोधक हे गुणधर्म लक्षांत घेता सिरॅमिक्स हे अवकाशयुगासाठीचे सर्वोत्कृष्ट पदार्थ ठरतात. संभिशांच्या नवनिर्मितीमुळे सिरॅमिक्सच्या ठिसूलपणाचा प्रश्न बहुंशी सोडविला आहे. त्यामुळे आज कोणत्याही गरजेच्या वस्तुच्या संदर्भात सिरॅमिक्सचा सर्वात प्रथम विचार केला जातो.

जोडीचा चिवटपणा


संमिश्रांमध्ये चिवटपणा खेरीज उभय घटकांपैकींचे उत्तमोत्तम गुणधर्मही

सामावलेले असतात, सर्वात उपयुक्त असे आधुनिक संमिश्र म्हणजे कांच प्रबलित प्लास्टीक (GRP) ह्या मध्ये कांचेची दृढता व प्लास्टीकची साचे दृढता ह्या दोन्हीचा संगम असतो, सिरेंमिक्स मधील तंत्रमय स्थितीतील सिलिकॉन कार्बाईड व ॲल्युमिनियम ॲक्साईड ह्या मध्ये अत्यंत कठिणपणा व मशीन करण्याची क्षमता ह्या गोष्टी साध्य होतात. त्यामुळे त्यांच्या पासून बनविलेल्या झिरप विरोधी कडे, झडप, मुद्रा इत्यादि वस्तू बनविल्या जातात. त्यांचा झीज विरोध प्रखर असल्या कारणाने वापरात असणाऱ्या सर्वसामान्य इतर वस्तुंपेक्षा पचास पट जास्त आर्युमर्यादा त्यांना असते. अशाच प्रकारे ॲल्युमिनाच्या आधात्रीमध्ये झार्कोनियाचे तंत्र न्याविष्ट करून त्यांचा कात्रणाची हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करतात.

आधुनिक संमिश्र सिरेंमिक्सची सर्वात जास्त उपयुक्तता अवकाशयान उद्योगामध्ये आढळते, प्रथमच्या काळांत धातुंच्या संयुगांपेक्षा सिरेंमिक्ससंमिश्रे वजनांस हलकी असतात एवढाच गुणधर्म विशेष वाटत होता. आतां वांछित गुणधर्मचे सिरेंमिक्सचे पदार्थ निर्माण करण्याची शक्यता वाढल्याने खास वापरासाठी गरजेप्रमाणे गुणधर्म असणारे सिरेंमिक्स संमिश्र बनविले जाते, सध्या सिरेंमिक्सचा वापर अवकाशयानाची उणता रोधक आवरणे बनविण्यासाठी केला जातो. परंतु नजीकच्या काळांत अवकाश यानाचे इतर घटक बनविण्यासाठीही सिरेंमिक्सचा वापर होईल असे दिसते. लवकरच तुम्ही सिरेंमिक्सचे इंजिन असणाऱ्या जेट विमानातून उड्हाण करूं शकाल हा केवळ अंदाज नाही. निस्सान, मझदा, इझझू, मर्सेडिझ अशा नामांकित स्वयंचालित वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योग समूहांनी सिरेंमिक्सचे इंजिन किंवा सिरेंमिक्सचे घटक असणारे इंजिनाची मोटारगाडी बनविली आहे. सिरेंमिक्सच्या पदार्थांपासून बनविलेली आहे. इंजिने वजनाला हलकी असतात व अधिक इंधन बचत करणारी असतात कारण धातूच्या इंजिनापेक्षा ती उच्चतापमानांस कार्य करीत असतात.

ह्या शिवाय सिरेंमिक्स व सिरेंमिक्सची संमिश्र ही संरक्षण विषयक उद्योगधंद्यात खूप उपयुक्त ठरतात. ह्या पदार्थांमधील अत्यंत कठीनपणाचा उपयोग आधुनिक रणगाडे, चिलखती वाहने, हांच्या बाह्य कवचासाठी करता येतो. त्याच प्रमाणे आधुनिक संमिश्र ही आग्नीबाण बनविण्यासाठी उपयुक्त ठरतात. अग्नीबाण हे वेगवान असल्यामुळे हवेच्या घर्षणाने खूप तापण्याची शक्यता असते. उणता विरोधक अशा सिरेंमिक्सचा वापर करण्याने आग्नीबाण उण्यातेपासून सुरक्षित राहतो.

सिरेंमिक्स मधील आणखी एक विकसित पदार्थ म्हणजे सिरेंमिक्सच्या तंत्रपासून बनविलेला कागद, अशा कागदाला सहजपणे कोणताही आकार देता येतो. व उणता विरोधक ॲबेस्टॉस ऐवजी त्याचा वापर करता येतो. ॲसबेस्टॉस प्रमाणेच अशा कागदाची घडी घालणे, सहजपणे कापणे किंवा गुंडाळी करणे शक्य असले तरी तो ॲसबेस्टॉस प्रमाणे आरोग्याला हानीकारक नसतो.



सिरॅमिक्सच्या इंजिनाची स्वयंचलित मोटार (आंतील चौकोन) आणि
सिरॅमिक्सच्या पदार्थाचे इंजिनाचे घटक

अपूर्व सिरॅमिक्सची कारगिरी

पॉटरी बनविण्यासाठी नैसर्गिक खनिजांचा वापर करतात त्या ऐवजी आधुनिक सिरॅमिक्स बनवितांना अत्यंत शुद्ध पदार्थाच्या भुकटींचा वापर करतात, अशा भुकटींचा वापर करून त्याना आवश्यक असे आकार देण्यासाठी स्लिप कास्टिंग, मुद्रा दाब, अंतःक्षेप ओतीव काम किंवा निःस्वावण पद्धती वापरतात, ह्या पैकी स्लिप कास्टिंग मध्ये पॉटरी साठी वापरण्यांत येणारी मूलतर्वे असतात, तथापि आधुनिक सिरॅमिक्सची रबडी बनविण्यासाठी पाण्याऐवजी सेंद्रिय पदार्थ दृढ बंधनासाठी वापरतात, सिंटरिंग प्रक्रीये दरम्यान पॉटरी मध्यें पाण्याची वाफ होते तशाच तहेने सेंद्रिय पदार्थाचे बंधन जळून जाते.

मुद्रा दाब पद्धतीत, भुकटींचे मिश्रण आवश्यक आकाराच्या मुद्रेमध्ये भरून त्यावर दाब देऊन वस्तू बनवितात, अंतःक्षेप ओतीव कामात सिरॅमिक्सची भुकटी व पॉलिमरचे मिश्रण गरम करून साचेवद करतात, आवश्यक त्या आकाराच्या बंदिस्त साच्यामध्ये अंतःक्षेप केलेले मिश्रण थंड झाल्यावर जरूर तो आकार धारण करते अशा वस्तूला उष्णता दिल्यावर पॉलीमर जळून जाते व जरूर त्या आकारातील

सिरेंमिक्सची वस्तु तयार होते, निःस्त्रावण पद्धती मध्ये देखील संदिग्य पॅलिमर मिसळून साचकाम करता येते, हा पदार्थ देखील निःस्त्रावण करण्या इतका प्रवाही बनतो. नळासारखे दंडगोलाकार आकार देण्यासाठी तशा आकाराची मुद्रा बनवून त्यामध्ये सिरेंमिक्सचे मिश्रण घालून दाब देऊन जरुर तो आकार देतात. ही पद्धती दंडगोलाकार नळा सारख्या वस्तु बनविण्यासाठी मुख्यत्वे उपयोगी पडते.



विविध विद्युत गुणधर्माचे सिरेंमिक्स




स्त्र

यंपाकघरातील वस्तु साठ-
वणीची भांडी, विटा, फरशा व
सुखच्छता पात्रे ह्यासाठी होणारा सिरेंमिक्सचा
वापर हा त्यांच्यातील उच्च तापमानास टिकाव
धरण्याची क्षमता, क्षारक रसायनाबद्दल
उदासीनता, अत्यंत कठिणपणा, दृढता अशा
गुणधर्मामुळेच केला जातो. सिरेंमिक्स हे विद्युत
प्रवाह रोधक असल्याचे लक्षांत आल्यावर
अत्यंत नाविन्यपूर्ण असा त्यांचा वापर सुरुं
झाला. विद्युत गॅजेट मध्ये विद्युत विरोधक
म्हणून सिरेंमिक्स हा इतका महत्वाचा घटक
ठरला की थोड्या कालावधी नंतर सिरेंमिक्स
व विद्युत विरोधक हे जणू समानार्थी शब्द
वाढू लागले.

एका मागून एक नवनवीन शोध
लागू लागले. आज सिरेंमिक्स हे विद्युत
विरोधकां प्रमाणेच चांदी, तांबे ह्यांच्या सारख्या
सहजी विद्युत वाहक व अंशातः विद्युत वाहक
असे अर्ध संवाहक व अंशमात्रही विद्युत क्षय
न करणारे अतिसंवाहक म्हणून प्रचलित आहेत.
सिरेंमिक्स मधील ह्या विविध गुणधर्मामुळे
त्यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. सिरेंमिक्सचा
प्रभाव घरगुती वापरापासून दूर संदेश वहन
यंत्रणेपर्यंत, औद्योगिक तापनघटकांपासून
स्वयंचलित व हवाई वाहतुक उद्योग क्षेत्रापर्यंत
असा सर्वव्यापी होऊ लागला. सिरेंमिक्स
मधील अशा विविधपूर्ण गुणधर्माचे रहस्य
काय असावे? तथापि प्रथम सिरेंमिक्स मधील
ह्या सुसंवाह गुणधर्माचे व कांहीं मध्ये तीव्र
विद्युत विरोध असण्याचे कारण समजावून
घेणे आवश्यक आहे.

विद्युत सुसंवाह :

पॉल कार्ल डुड (१८६३-१९०६) ह्या जर्मन वैज्ञानिकाने असे सुचिविले की तांब्यासारख्या धातूमध्ये इलेक्ट्रॉन नांवाचे भारितकण विद्युत वहनाचे कार्य करतात. जेवढां विद्युतीय क्षेत्र निर्माण होते तेवढा ते वेग पकडतात. तथापि त्यांच्या वहनाला पदार्थातील अणूंचा अडथळा येतो, ह्या अडथळयांचा एकत्रित परिणाम म्हणजे विद्युत, विरोधक शक्ती ही प्रत्येक पदार्थगणिक वेगानी असते, अणूंची रचना त्यांच्या एकमेकातील




सिरेमिक्सचा विद्युत विरोधक विजेची डिग्री
रोखून घरते

संलग्नेतवर अवलंबून असते. विद्युत वाहकता किंवा विद्युत वहनाची क्षमता ही विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणांत असते. म्हणजेच पदार्थातील अणूंचा विद्युत विरोध जेवढा जास्त तेवढी इलेक्ट्रॉनची हालचाल कमी, ह्या उलट पदार्थातील अणूंचा विरोध जेवढा कमी तेवढ्या अधिक वेगाने इलेक्ट्रॉनची हालचाल होते.


बहुसंख्य परंपरागत सिरेमिक्सचे पदार्थ हे विजेचे मंद वाहक असल्याने त्यांचा विद्युत विरोधक म्हणून पूर्वीपासून वापर केला जातो. ह्या मंद वाहकतेचे

कारण पदार्थातील अणूंच्या एकमेकातील संलग्न अणुबंधावर अवलंबून आहे. धातूंच्या बाबतीत, अणूशी संलग्न इलेक्ट्रॉन हे प्रत्येक अणूशीं स्वतंत्र रित्या जखडलेले नसतात. ह्या उलट सिरेमिक्सच्या पदार्थात आयने किंवा सहसंयुगी बंध असल्यामुळे इलेक्ट्रॉन हे प्रत्येक अणूशी दृढीतिने जखडलेले असतात. त्यामुळे सिरेमिक्स मधील इलेक्ट्रॉन हे स्वैरपणाने हालचाल करूं शकत नाहीत किंवा धातूमधील इलेक्ट्रॉन विद्युतभार वाहून नेऊ शकत नाहीत. इलेक्ट्रॉन हे उंगांग इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यावरील स्वतंत्र कोठीमध्ये रहाणारे रहिवासी अशी कल्पना करता प्रत्येकाला प्रदान केलेली कोठी ही त्या इलेक्ट्रॉनच्या वैयक्तिक प्रकृतीमानाप्रमाणे म्हणजेच त्यांच्यातील ऊर्जेनुसार असते, असे समजू या कीं सर्वात जास्त उर्जाधारक इलेक्ट्रॉनना इमारतीमधील सर्वात वरच्या मजल्यावर कोठी दिली आहे व कमी ऊर्जा असणाऱ्यांना तळमजला प्रदान केला आहे. अर्थात हे इलेक्ट्रॉन विद्युतक्षेत्र निर्माण झाल्यावर आपली अंगभूत ऊर्जा

देऊन किंवा दुसऱ्याकडून घेऊन इमारतीमध्ये खाली वर अशी हालचाल करूं शकतात, आपली जागा बदलू शकतात. इमारतीमधील एकाच मजल्यावर असणाऱ्या कोठीची उर्जा सारखीच असते. शास्त्रीय भाषेत ह्याला 'पट्टा' म्हणतात व ते इलेक्ट्रॉन मधील उर्जा दर्शक स्थितिशी निगडीत असतात.



बहुमजली इमारतीत रिकामी खोली नाही पर्यायाने हालचालही नाही.



(अ) विजेच्या सुसंवाहनासाठी संवाहक पट्टा व संयुजा पट्टा ह्यामधील ऊजेचे अंतर (ब) विद्युत विरोधक (क) अर्ध संवाहक

स्तरावरील अणूमधील इलेक्ट्रॉनची दुसऱ्या अणूमधील इलेक्ट्रॉन बदल असणारी ओढ माहीत करून घेता येत असल्यामुळे ह्या पट्टयाला संयुजा पट्टा असें नांव आहे.

धातूं सारख्या सुसंवाहकांत संयुजा पट्ठा हा अर्धवट व्यापलेला असतो किंवा उच्चस्तरावरील संवाहक पट्ठा हा सहजसाध्य करता येतो. धातू मधील इलेक्ट्रॉन हे एकाच मजल्यावरील एका कोठीतून दुसऱ्या कोठीत किंवा नजिकच्या वरच्या मजल्यावर सहजरित्या पोहोचू शकतात. ह्या दोन्ही गोष्टी सहजसाध्य असल्यामुळे धातू हे सुसंवाहक असतात.

सिरेमिक्स सारख्या विद्युत विरोधक किंवा अर्धसंवाहकामध्ये संयुजा पट्टा हा पूर्ण व्याप्त असतो. विद्युत संवाहनासाठी इलेक्ट्रॉनना वरच्या पातळीवर म्हणजे संवाहक पट्ट्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. दुर्दवाने इथे दोन मजले उदवाहनाने जोडलेले नसतात व वरच्या मजल्यावर जाण्यासाठी तेवढी उंच उडी मारणे आवश्यक असते. अशा तर्फेने संवाहक पट्ट्यांमध्ये संवाहनासाठी एकही इलेक्ट्रॉन उपलब्ध नसतो. अर्धसंवाहकांमध्ये संवाहक पट्ट्यांत पोहोचण्यासाठी संयुजा पट्ट्यातील विद्युत विरोधक पदार्थातील इलेक्ट्रॉन इतक्या ऊर्जेची आवश्यकता नसते. व संवाहक पट्ट्यांपर्यंत पोहोचण्या इतपत ऊर्जा कांही इलेक्ट्रॉन मध्ये उपलब्ध असते. ह्या अर्धसंवाहका मध्ये देखील संयुजा पट्टा व संवाहक पट्टा जोडणारे उदवाहन नसते परंतु त्यांना जोडणारा

घनपदार्थात अशा पट्ट्यांचे अस्तित्व असते ह्यापैकी फक्त दोन प्रकारच्या पट्ट्यांचाच विद्युत गुणधर्मावर परिणाम होते, ते म्हणजे ज्यांत सर्वात अधिक ऊर्जा असते असा संवाहक पट्टा व त्या खालोखाल ऊर्जा असणारा संयुजा पट्टा, ह्या नांवावरुनच लक्षात येते की हे विद्युत वहन करण्याचे उगमस्थान आहे. ह्या सर्वोच्च ऊर्जा असणाऱ्या मजल्यावरील बहुतेक खोल्या रिकाम्या असल्याने इलेक्ट्रॉनना प्रवासासाठी भरपूर वाव दिलेला असतो. ह्या उलट संयुजा पट्टा ह्या मजल्यावर मात्र बहुतेक खोल्या भरलेल्या असतात. ह्या पट्ट्यातील अणूंमधील इलेक्ट्रॉन एकमेकांशी वदलीच्या रूपांत किंवा विभागणी पद्धतीने आपली कोठी बदल शकतात. ह्या

जिना उपलब्ध असल्याने थोड्याच जास्त ऊर्जेची जरूरी असते, विद्युत विरोधकांतील इलेक्ट्रॉनना संयुजा पट्टा ते संवाहक पट्टा ह्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणांत ऊर्जेची जरूरी असते, अर्धसंवाहकांत ही जरूरी मध्यम स्वरूपाची व थांतूद्ये अशा ऊर्जेची आवश्यकता नसते, संयुजा पट्टा ते संवाहक पट्टा ह्या दरम्यानच्या ऊर्जेला ऊर्जेतील अंतर किंवा पट्ट्यातील अंतर असे म्हणतात, हे पट्ट्यातील अंतर प्रत्येक पदार्थाचे वैशिष्ट्य असून त्यानुसार त्या पदार्थाची संवाहकता माहीत होते, हे अंतर जेवढे कमी तेवढा तो पदार्थ अधिक सुसंवाहक असते.

कांही पदार्थातील सुसंवाहकता

Material	Electrical Conductivity (mhom^{-1})
Silver	6.3×10^7
Copper	5.88×10^7
Gold	4.25×10^7
Aluminium	3.5×10^7
Steel	1×10^7
Graphite	$\sim 10^5$
Silicon	5×10^4
Window glass	2×10^5
Bakelite	2×10^{-10}
Mica	$\sim 10^{-15}$
Diamond	$\sim 10^{-12}$
Porcelain	$\sim 10^{-12}$


अशा तळेने धातुमध्ये एकाच नमुन्याची परंतु सिलिकॉन ह्या अर्धसंवाहका पेक्षा लाखोपटीने जास्त संवाहकता असते, तर अभ्रक किंवा हिन्या सारख्या विद्युत विरोधकांमध्ये अर्धसंवाहकाच्या लाखोपटीने कमी संवाहकता असते.

ज्या प्रमाणांत सिरेमिक्स मधील विद्युत विरोधत्व वाढलेले असते त्या प्रमाणांत त्याच्या संवाहनासाठी अनुकूल असणाऱ्या पट्ट्यांमधील दरी रुंदावत जाते. तथापि सिरेमिक्सच्या पदार्थात ज्या प्रकारच्या विद्युत गुणधर्माची आवश्यकता आहे त्या प्रमाणांत त्यांच्या पट्ट्यातील अंतर घडवून-योजून नियंत्रित करता येते. त्यासाठी त्यांच्यातील घटक पदार्थामध्ये किंवा त्यातील अणूंच्या मांडणीत म्हणजेच पर्यायाने स्फटिकी संरचनेत बदल करावा लागतो. उदाहरणार्थ निकेल ॲक्साईंड हे पूर्णतः विद्युत विरोधक आहे. ह्यामध्ये असणारे धातू व ॲक्सीजनचे गुणोत्तर बदलून म्हणजेच निकेल ॲक्साईंड हा अत्यंत शुद्ध पदार्थ समजला तर थोड्या प्रमाणांत निकेल धातू 'कचरा' म्हणून मिसळला तर त्याची परिणामी संवाहकता किंवा संवाहक पट्ट्यातील अंतर कमी होते व हा पदार्थ थोडासा संवाहक बनतो. अशा पदार्थाला अर्ध संवाहक म्हणतात. ह्या उलट झिंक ॲक्साईंड हा अर्धसंवाहक म्हणून परिचित आहे. त्यामध्ये कांही अपद्रव्ये मिसळल्यामुळे तो धातू सारखा सुसंवाहक बनतो. अशा तह्येने विद्युत विरोधक व विद्युत सुसंवाहक हांचे योग्य मिश्रण केल्यास उपयोजित वर्चसानुसार त्याची विद्युत वाहक शक्ती बदलता येते.

लहानरयाचे श्रेष्ठत्व :

कांहीं सिरेमिक्स पदार्थातील प्रक्रीयांत कमी विद्युत वाहकतेचा समप्रयोग करून त्यांचा अनेक उपयोगांसाठी वापर केला जातो. त्यामध्ये वर्चस दाबाचे नियंत्रित लघुकरण (विद्युत विरोधक) विद्युत ऊर्जेचे उष्णता शक्तीत रूपांतरण (तापन घटक); तापन नियंत्रित विद्युत विरोधक (थर्मिस्टर) व वर्चसदाव नियंत्रित विद्युत विरोधक (व्हेरीस्टर) किंवा एकदिक कारक अशांचा अंतर्भव करता येईल.

उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये उपयुक्त अशा विद्युत विरोधासाठी (ज्या मधून नियंत्रित विद्युत प्रवाह नेला जातो) विरोधाची पातळी 10^3 ते 10^4 ओहम ह्या दरम्यान असावी लागते. ह्या शिवाय तापमानावरील फरकानुसार विद्युत विरोध न वाढणे जरूरीचे असते कारण छोटी छोटी विद्युत मंडळे तापमानातील थोड्याशाही फरकाने गरम होऊन निकामी होण्याची शक्यता असते. ह्या करिता विद्युत विरोधक पदार्थ पायाभूत म्हणून वापरून त्यावर टिन ॲक्साईंड सारख्या अर्धवाहकाचा पातळ्या मुलामा देतात. अशा उपकरणातील विद्युत विरोध मुलाम्याची लांबी, रुंदी, जाडी ह्यावर अवलंबून असतो. ह्या उलट ज्या उपकरणांमध्ये तापमानातील लहानशा फरकाचाही निर्देश होणे आवश्यक आहे अशा ठिकाणी बढू विद्युत विरोध असणाऱ्या थर्मिस्टरचा किंवा तापमानातील लहानशा फरकाने विद्युत विरोधांत लक्षणीय बदल होईल अशा सिरेमिक्स पदार्थाचा वापर करतात. आर्यन ॲक्साईंड, कथिल किंवा मॅग्नेशियम क्रोमेट अशा सिरेमिक्सच्या मिश्रणांचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात.



सिरॅमिक्सचे विविध प्रकारचे संबेदक - व्हेरिस्टर आणि थर्मिस्टर

पदार्थातून विद्युत प्रवाह नेल्यास तो पदार्थ गरम होतो. विजेच्या प्रवाहास होणाऱ्या विरोधानुसार पदार्थ कमी अधिक प्रमाणांत गरम होतो. आशा तहेने सुसंवाहक ज्यांत विद्युत विरोध अत्यंत कमी असतो ते कमी तापतात. ह्या उलट ज्या पदार्थाला विद्युत वाहनांस तीव्र विरोध होतो असे विद्युत विरोधक अधिक गरम होतात. इलेक्ट्रीकची इस्त्री, विजेची किटली व विजेवर चालणारी भट्टी आशा उपकरणांत तारांमधून विद्युत

प्रवाह नेला असतां त्या गरम होतात, ह्या तत्वाचा उपयोग केलेला असतो, कारखान्यांतील भट्ट्यांमध्ये हजार अंश सेल्सियस पेक्षां अधिक तापमानाची गरज असते अशा ठिकाणी सिरेमिक्सचा तापन घटक वापरून त्याच्या विद्युत विरोधानुसार तापमान निर्माण करतात, दुसरी गोष्ट म्हणजे त्या तापन घटकांचे सहजी विलयन किंवा ऑक्सीडेशन एवढ्या उच्च तापमानापर्यंत होत नसल्याने सिलिकॉन कार्बाईड सारखी अर्ध संवाहके आदर्श ठरतात.

साधारणपणे तारेतून वाहणारा विद्युत प्रवाह त्या तारेच्या दोन टोकांत असणाऱ्या वर्चसांतरावर अवलंबून असतो, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे विद्युत वर्चस किंवा क्वोलेट्ज एक प्रकाराचे विद्युतीकरणाचे मापन आहे, जसे पाणी उच्च पातळीकडून नीच पातळीकडे वाहते त्याप्रमाणे विद्युत प्रवाह उच्च वर्चसाकडून कमी वर्चसाकडे वाहून नेला जातो, त्यामुळे वर्चस दुप्पट केला की, प्रवाह दुप्पट वाहतो, ह्या प्रकारचा प्रवाह व वर्चस ह्यांच्यातील संबंधाला एकदृती संबंध म्हणतात, तथापि कांही सिरेमिक्सच्या पदार्थांमध्ये प्रवाह व वर्चस ह्यांचे नाते नैकघाती ही असते व ह्या गुणधर्माचा समुपयोग करून व्हेरिस्टर नांवाचे उपकरण बनवितात.

व्हेरिस्टर किंवा वर्चस वर आधारित विद्युत विरोधाचा वापर करून अत्यंत नाजुक अशी विद्युत मंडले अचानक वाढणाऱ्या विद्युत वर्चसाच्या आघाताने निकामी होण्यापासून सुरक्षित ठेवता येतात, बदलत्या अशा प्रकारच्या सिरेमिक्समध्ये वर्चसामध्ये होणाऱ्या बदलानुसार विद्युत प्रवाह वाहून नेण्यांस विरोध करण्याच्या गुणधर्माचा वापर केलेला असतो, असे पदार्थ कमी वर्चसाचा विद्युत प्रवाह असतां तीव्र विद्युत विरोध करतात व उच्च वर्चसाचा प्रवाह असतां कमी विरोध करतात, विद्युत मंडलातील प्रमुख मार्गाला पर्यायी मार्गाने व्हेरिस्टरची जोडणी करतात, साधारणतः जेव्हां उपकरणातून कमी वर्चसाचा विद्युत प्रवाह वाहून नेला जातो तेळ्वां व्हेरिस्टर मधील उच्च विरोधामुळे प्रवाह न नेला जाता मुख्य मार्गाने जातो तथापि ज्या क्षणाला वर्चसमध्ये अचानक वाढ होते तेळ्वा व्हेरिस्टर मधील विद्युत विरोध कमी झाल्यामुळे बहुतेक सर्व विद्युत प्रवाह त्यातून जातो व मुख्य विद्युत मंडळ खराब होण्यापासून वाचते, सिलिकॉन ऑक्साईड व झिंक ऑक्साईड मध्ये इतर ऑक्साईड पदार्थांचे अपद्रव्य भरून उत्तम प्रकारचा व्हेरिस्टर बनवितात.

आयनांचे वहनीकरण

सिरेमिक्स मध्यें पट्ट्यांमधील अंतर (फट) खूपच जास्त असल्याने इलेक्ट्रॉन संवाहक पट्ट्यांपर्यंत उड्हाण करून वहनाचे कार्य उच्च तापमानांसही करूं शकत नाहीत तथापि कांही सिरेमिक्सच्या पदार्थातील विद्युत भारित अणू विकाणांना आयन म्हणून संबोधले जाते ते उच्चतापमानांस स्वयंचलित होतात, व विद्युत भार पदार्थाच्या एका टोकापासून दुसरीकडे नेऊ शकतात, अशा प्रकारच्या विद्युत वहनांस



I ONLY move
When things get hot



'आयनीय वहन' म्हणतात. अशा तहेच्या विद्युत वहनामुळे नव्या पद्धतीच्या विजेरी मध्ये किंवा विविध प्रकारच्या संवेदकामध्ये परिपूर्णता आणणे शक्य झाले. उदाहरणार्थ, बोटा अल्युमिना ($\text{Na}_2\text{O}.\text{Al}_2\text{O}_3$) ह्या मधील स्वयंचलित सोडियम आयनामुळे सोडियम सल्फरची विजेरी परिपूर्ण बनण्यांस अत्यंत उपयोग होतो. अशी विजेरी सर्व सामान्य विजेरीपेक्षां अधिक सक्षम असल्याने विद्युत स्वयंचलित मोटारीमध्ये तिचा वापर करतात. नेहमीच्या वापरातील कथिल आम्ल विजेरीपेक्षां अशी सोडीयम सल्फर विजेरी वाहनामध्ये तीन पटीने अधिक उपयोगी पडते.

संवेदक :

सिरेमिक्सचा आणखी एक आकर्षक उपयोग म्हणजे आद्रता व वायू संवेदक होय संवेदक हे अविद्युतीय संदेशांचे विद्युत संदेशात रूपांतर करणारे उपकरण आहे. संवेदक म्हणजे विशिष्ट अशी सचिद्र व पातळ खास सिरेमिक्सची चकती असून ती ठराविक वायूला किंवा पाण्याच्या बाष्पास अनावृत होतांच त्यातील विद्युत विरोधांत बदल होतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे वायू किंवा पाण्याच्या रेणूंच्या विघटनाने बनणारी आयने विद्युत वहनाचे कार्य करतात व अशा आयनांची एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत होणारी हालचाल विद्युत विरोध कमी करते. टिट्नियम ऑक्साईड व मॅनेशियम क्रोमेटचे मिश्रण आद्रता संवेदक बनविण्यासाठी नेहमी वापरले जाते.

ह्या उलट वायू संवेदक हे बहुधा टिन ऑक्साईड, झिंक ऑक्साईड, आर्यन ऑक्साईड, टिट्नियम ऑक्साईड, सिल्वर ऑक्साईड अशा अर्धसंवाहकांपासून बनवतात. त्यांच्यातील बहुसंख्य संवेदके पाण्याच्या बाष्पाबाबत संवेदक असल्याचे ३५० ° सेल्सियस तापमानापेक्षां उच्च तापमानांस वापरली जातात. लॅंथनम व स्ट्रॉशियमच्या फ्लोराईडचे मिश्रण हे पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईडचे अंश बोधन करण्यासाठी वापरतात. स्टॅबिलाईजड झर्कोनिया (CSZ) हा स्वयंचलित वाहनातून बाहेर प्रक्षेपीत केलेल्या वायूचे बोधन करण्यासाठी वापरतात.

दाब देऊन विद्युत प्रवाह निर्मिती

दाब विद्युतीकरण हे कांही सिरेमिक्सच्या पदार्थाचा विशेष गुणधर्म आहे. क्वार्टझ व रॉचेल सॉल्ट (सोडियम पोटेशियम ट्राईट) सारख्या स्फटिकांमध्ये आढळणाऱ्या ह्या विशिष्ट गुणधर्माचा १८७७ मध्ये पियरे (१८५६-१९०६) व जॅकीस क्युरी ह्या दोन फ्रेंच वैज्ञानिक बंधूनी शोध लावला. अशा स्फटिकाच्या एका विशिष्ट दिशेला तुम्ही दाब दिला असतां ते विद्युत भारित होतात व त्यांना उलट बाजूने खेचले किंवा ताणले कीं त्यांच्या विद्युत भारांची अदला बदल होते. अशा तहेने दाब देऊन व ताणून त्या पदार्थामध्ये प्रत्यावर्ती प्रवाह निर्माण करता येतो. एवढेच नव्हे तर योग्य कंपनाचा

प्रत्यावर्ती प्रवाह तुम्ही वापरला तर अशा स्फटिकांमध्ये आकुंचन वा प्रसरण होते.

बेरियम टिट्ऱेनेट सारखे सिरेमिक्स पदार्थाच्या स्फटिकावर दाब देऊन, वाकवून किंवा त्यांना पिरगळून त्यांच्यांत सहजतेने यांत्रिक विकृती निर्माण केली असतां विद्युत दाबाची निर्मिती होते किंवा ह्या उलट प्रकार निर्माण करता येतो, किंत्येक हजार ह्वोल्ट इतका विद्युत दाब अशा प्रकाराने तयार करतां आल्याने स्वयंपाकाची शेगडी, सिगरेट लायटर किंवा वायू लायटर मध्ये आनी निर्माण करण्यासाठी ठिणगी पाडण्याकरिता करतात, दाब विद्युत पदार्थ हे यांत्रिकी कंपन शोधण्यासाठी किंवा श्राव्यातील कंपन निर्मितीसाठी उपयोगी पडते. त्यामुळे रेडिओ संचारणासाठी त्यांचा वापर करतात.



पियरे क्यूरी (आंतील चौकटीत) हयाने दाब विद्युती करणाचा लावलेला शोध आता गृहोपयोगी उपकरणात वापरला जातो.

आकर्षक उपयोग :

सिरेंमिक्स मध्ये आणखी एक प्रकार फेराईट नांवाने ओळखला जातो, तो विविध उद्योग घंघांचा मुख्य आधार आहे. फेराईट म्हणजे लोखंड व इतर धातूंच्या ऑक्साईडचे मिश्रण असून त्यांत चुंबकीय गुणधर्म असतात. फेराईट मध्ये चुंबकीय गुणधर्म असून देखील ते विजेचे मंदवाहक असल्याने कांहीं विशिष्ठ उपयोगांसाठी ते धातूंच्या चुंबकापेक्षां अधिक लाभदायक असतात. मुख्यत: रोहित्रामध्ये (क्लॉल वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी), संघटक बनविण्यासाठी, विद्युत भार साठवण्यासाठी, दूर संदेश वहनातील रेडिओ लहरींचे सूक्ष्मतरंगी उपकरणासाठी, कॉप्युटर मधील स्मरण प्रयुक्तींसाठी, धनी मुद्रिकांसाठी तसेच धनी वर्द्धक, मोटार, जनित्र, मोजामाप यंत्रे इत्यादि उपकरणांमध्ये कायम स्वरूपी चुंबक बनविण्यासाठी फेराईटचा वापर होतो.



फेराईट हा चुंबकीय सिरेंमिक्सचा प्रकार द्रव श्राव्य उपकरणांत वापरला जातो

ह्या प्रकारच्या सिरेंमिक्समधील अणू रचनेमध्ये चुंबकत्वाचा उगम असतो. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या उपयुक्त फेराईट बनविताना त्यांचे मिश्रण व त्यांची सूक्ष्मदर्शी रचना नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे फेराईट

म्हणजे मिश्र फेराईट, उदाहरणार्थ, मँगनीज, जस्त किंवा निकेल जस्त फेराईट, ह्यांना मृदू फेराईट म्हणतात कारण ते सुलभतेने चुंबक किंवा निकर्षक करता येतात. अशा फेराईट मधील चुंबकत्वाचा रेडिओ लहरी संदेशांशी होणारा आंतर संबंध हा अंशत: चुंबकीय व अंशत: विद्युतीय स्वरूपाचा असल्याने सूक्ष्मतरंगी उपकरणांमध्ये मृदू फेराईट खूप उपयुक्त ठरतात. आकाशकाची काठी, रेडिओ उद्योगातील आंदोलक, टी. व्ही. चे संघटक व दूर संदेश वहन उद्योगातील उच्च कंप्रेता व उच्च शक्तीचे रोहिण्याचा अंतरक बनविण्यासाठी फेराईट प्रामुख्याने उपयोगी पडते. फेराईटचा दुसरा प्रकार म्हणजे कठीण फेराईट. त्यांच्यात कायम चुंबकत्व असते. ध्वनीवर्धक व मोटार बनविण्यासाठी त्यांचा वापर करतात.



ध्वनीग्राहकामध्ये देखील चुंबकीय
सिरॅमिक्सचा वापर होतो

लोखंड व वेरियम किंवा स्ट्रॉशियम ह्यांच्या मिश्र ऑक्साईड पासून असे कठीण फेराईट बनवितात.

जर सिरॅमिक्सला आगामी माहिती युगाचा पदार्थ संवोधण्यात येत असेल तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे सिरॅमिक्स मधील वैविध्यपूर्ण अशा विद्युतीय व चुंबकीय गुणधर्मामुळेच होय. आवश्यक ती जडण घडण करून संदेश वहनाच्या माहितीसाठी अशी अत्याधुनिक, सुटसुटीत, जास्त किफायतशीर व स्वस्त उपकरणांची निर्मिती पूर्ण करण्यासाठी सिरॅमिक्सच्या पदार्थाचा पाठपुरावा करणे जरुर आहे.



नवा अतिसंवाहक



इस. १९८६ मध्ये झुरीच मधील


आय. वी. एम च्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोघा शास्त्रज्ञांनी एक आश्वर्य कारक शोध लावला. जॉर्ज बेडनोर्झ (१९५०-) व अलेक्स म्यूलर (१९२७-) ह्यांनी असे निर्दर्शनांस आणले की जे सिरेमिक्स मुख्यतः विद्युत विरोधक म्हणून ओळखले जाते ते उत्तम संवाहक नव्हे तर अतिसंवाहक करता येते. त्यांनी आणखी जास्त लाभांशाची गोष्ट जाहीर केली की त्यांनी निर्माण केलेले सिरेमिक्स हे अधिक उच्चतापमानांसही अतिसंवाहक आहे. आधीच्या काळांत जे अतिसंवाहक होते त्यांच्या तुलनेने उच्चतापमानांस ह्या सिरेमिक मधील विद्युत विरोध शून्यप्रत जातो.

ह्या शोधामुळे वैज्ञानिक जगांत एक कुतुहल निर्माण झाले. त्याचे कारण केवळ अनपेक्षित अशा सिरेमिक्स सारख्या विद्युत मंदवाहकांत अतिसंवाहकता आढळली हा शोध तांत्रिक व औद्योगिक दृष्ट्यादेखील अत्यंत महत्वाचा होता. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे विद्युत संचारण हे तांबे किंवा अल्युमिनियमच्या तारांमधून केले जाते. ह्या मध्ये एकूण विजेच्या एक पंचमांश किंवा एक षष्ठांश वीज ह्या संवाहक तारांमध्ये असणाऱ्या अंगभूत विद्युत विरोधास नष्ट करण्यांत वाया जाते. जर अतिसंवाहक पदार्थाची तार वापरली तर खूप विद्युत शक्तीची बचत होईल. शिवाय अतिसंवाहकाचे इतर उपयोग आहेत. ह्या अतिसंवाहकांच्या सहाय्याने आपण रुळावरून आगगाडी नेण्यापेक्षां अधिक अतिजलद वेगाने हवेमधून धावणारी आगगाडी निर्माण करू शकू. छोटे अतिवेगवान कॉप्युटर व


अतिशक्तीशाली व अतिचुंबकत्व असणारे चुंबक ह्या गोष्टीही अशा पदार्थापासून नजीकच्या काळांत बनविता येतील.

ओनेसचे भ्रमण

हेक कॅमरलिंग ओनेस (१८५३-१९२६) ह्या डच शास्त्रज्ञाने १९११ साली सर्व प्रथम अतिसंवाहकाचा शोध लावला, तो धातू व इतर पदार्थातील निरपेक्ष शून्य किंवा -273° सेल्सियस तापमानांस होणाऱ्या विद्युत वहनाचा अभ्यास करीत होता, पदार्थाचे तापमान हळू हळू कमी होतांच पदार्थातील विद्युत विरोध देखील कमी होत जातो असे ओनेसच्या निर्दर्शनांस आले. सर्वात आश्वर्याची बाब म्हणजे निर्धारित शून्याच्या वर चार अंश किंवा 4° कैल्वीन तापमानास पदार्थातील विद्युत विरोध पूर्णतः नष्ट झाला, हे अगदीच अनपेक्षित होते, ओनेस ह्या बाबत कांहीं कारण मिमांसा जरी देऊ शकला नव्हता तरी ह्या गुणधर्माता त्याने अतिसंवाहकता असें नांव दिले, नंतर इतरही कित्येक पदार्थमध्ये हाच गुणधर्म आढळला. हा सगळा अनोखाले गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉनच्या जगातला खेळ होता.



कॅमरलिंग ओनेसने (आंतील चौकट) असे शोधून काढले की पारा निर्धारित 4° अंश तापमानापर्यंत थंड केल्यास अतिसंवाहक बनतो



पदार्थास उष्णता दिली असता त्यातील
रेणूंचे कंपन अधिक वेगाने होते

शीतलता प्रेमी इलेक्ट्रॉन

सर्व साधारणपणे इलेक्ट्रॉनचे पदार्थातील वहन तसे सुलभतेने होत नसते. त्यांना पदार्थातील अणूंच्या प्रतिहल्त्यास तोंड घावे लागते. त्यामुळे ते सतत मागे पुढे असे सरकत असतात. अशा त-हेची अणूमधील कंप पावणारी हालचाल इलेक्ट्रॉनना त्यांच्या मार्गपासून विचलित करतात. किंवा शास्त्रीय भाषेत प्रकीर्णन पावतात. ह्या शिवाय स्फटिक स्थितील पदार्थाच्या अणूरचनेमध्ये असणारी अंगभूत अशुद्ध द्रव्ये व स्थान भ्रष्टता ह्यांच्यामुळे ही इलेक्ट्रॉनांच्या हालचालीना अडथळा येत असतो. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे पदार्थात असणारा विद्युत विरोध होय.

अणूंना कंप पावण्या साठीची शक्ती तापमानामुळे मिळते. त्यामुळे जसा पदार्थ थंड होतो तशी त्यामधील अणूंची कंपनशक्ती कमी कमी होत जाते. परिणामी कमी तापमानामुळे अणूंच्या हालचालीवर बंधन पडते. त्यांचा इलेक्ट्रॉनांच्या हालचालीना होणारा अडथळा देखील कमी होत जातो. त्यामुळे विद्युत भारित इलेक्ट्रॉनाच्या वहनांत कमी अडथळे येतात. ह्या वरून लक्षांत येते की ओनेसेने पाच्याचे तापमान हळूहळू कमी केल्यावर त्यातील विद्युत विरोध कमी कां झाल? किंवा विद्युत संवाहकता कां वाढली. ज्या तापमानाच्या खाली अतिसंवाहकता निर्माण होते त्या तापमानांस सीमांत तापमान म्हणतात. हे पदार्थानुसार बदलत असते.



चुंबकाने विकर्षित होऊन अतिसंवाहक हवेत
तरंगतो

आहे, कारण हा अतिसंवाहते- साठीचे सीमांत तापमान खूपच कमी असते, व तेवढे कमी तापमान साध्य करणे व टिकवून ठेवणे ही फार खर्चिक बाब आहे.

बेडनोझ व म्यूलननी अतिसंवाहक सिरॅमिक्सचा शोध लावताच वस्तूस्थिति खूपच बदलून गेली आहे. त्यांना असे आढळून आले की लँथेनम, बेरियम व तांबे ह्यांचे ऑक्साईडचे मिश्रण अतिसंवाहक बनते, व त्यासाठीचे सीमांत तापमान 34° केल्वीन म्हणजे तोपर्यंत ज्ञान असलेल्या कोणत्याही अतिसंवाहकापेक्षा खूप उच्च आहे. हा मिश्रणामध्ये एक अणू तांब्याचा, चार पेक्षां थोडेसे कमी इतके ऑक्सीजनचे अणू व थोड्याशा बेरियमच्या अणूसह लँथेनमचे एकूण दोन अणू बनतील असे ($\text{La}_{2-x} \text{Ba}_x \text{Cu O}_{4-x}$) स्वरूप होते. बेडनोझ व म्यूलर ह्यांनी फक्त बेरियमचे प्रमाण क्रमाक्रमाने अत्यंत स्वल्प प्रमाणांत बदलून इतर दोघांचे प्रमाण कायम ठेवून एक मालिका बनविली व त्यातून योग्य घटकांचे एक अतिसंवाहक सिरॅमिक्स बनविले. नंतरच्या कालावधीत ह्या पेक्षांही उच्च सीमांत तापमानाची अशाच प्रकारची अतिसंवाहक सिरॅमिक्सची संयुगे बनविली गेली. हा पैकी सुप्रसिद्ध असे संयुग संयुक्त अमेरिकन संस्थानातील ह्यूस्टन विद्यापीठातील प्रा. सी. डब्ल्यू. चू. व त्यांच्या सहकाऱ्यांनी यिट्रीयम, बेरियम व तांब्यापासून बनविलेल्या ($\text{YBa}_2 \text{Cu}_3 \text{O}_{7-x}$) अति संवाहक संयुगाचे सीमांत तापमान 93° केल्विन आहे, हे तापमान देखील कोठी तापमानांपेक्षा खूप कमी

हां अतिसंवाहकांचा आणखी गुणधर्म म्हणजे ते चुंबकाला विकर्षित करतात. जर्मन शास्त्रज्ञ वॉल्टर माईसनर (१८८२-१९७४) ह्याने हा गुणधर्माचा शोध १९३३ मध्ये लावला. अर्थात हा गुणधर्माला माईसनर परिणाम असे नांव दिले गेले. पदार्थ अतिसंवाहक आहे की नाही ह्याची परिक्षा करण्याकरिता त्याचा वापर केला जातो. अतिसंवाहकातील शून्य विद्युत विरोध व माईसनर परिणाम ह्यांची अत्यंत मूलगामी कामासाठी निवड करता येईल. तथापि ते दिवास्वप्नच ठरले




ॲलेक्स म्यूलर व जॉर्ज बेडनोझ

आहे, तथापि ते द्रव नायट्रोजन पेक्षां अधिक असल्यामुळे एवढे तापमान निर्माण करणे व स्थिर ठेवणे कमी खर्चात होऊ शकते.

अतिसंवाहक निर्मितीच्या नव्या कृती

ह्या उच्चतापमानाच्या अतिसंवाहक बनविण्याची पद्धत रुढ पद्धतीप्रमाणेच आहे. प्रत्येक धातूचे अलग अलग ॲॉक्साईड योग्य प्रमाणांत मिसळून खलबत्यात खलून 1000° सेल्सियस तापमानास $10-12$ तास तापविले. तेव्हां घनस्वरूपात रासायनिक प्रक्रीया होऊन त्यांचे एका संमिश्र ॲॉक्साईड मध्ये रूपांतर झाले. ह्या संमिश्रातील अतिसंवाहकता त्यातील घटक अणुंच्या विशिष्ट रचनेमुळेच साध्य होते. उदा. $YBa_2Cu_3O_7$, ह्या संयुगातील क्षितीजाशी समांतर असे लागोपाठ्ये तांबे व ॲॉक्सीजनचे थर हे रिबिनी सारख्या तांबे व ॲॉक्सीजनच्या पातळ पट्ट्यांच्या सांखळीने वेगळे केलेले असतात. तांबे व ॲॉक्सीजन ची चौरसाच्या आकाराची पट्टी हाच संयुगातील इलेक्ट्रॉनांच्या अतिसंवाहनाचा मार्ग आहे व ह्या रचनेतील थोडासा फेरफार सुद्धा त्यांच्या मार्गक्रमांत अडथळा निर्माण करून त्यांची अतिसंवाहकता नष्ट करतो. म्हणूनच अतिसंवाहक सिरेमिक्स बनविणे ही उक्तठा वाढवणारी कृती आहे.

सिरेमिक्सच्या निर्मितीच्या पारंपारिक पद्धतीमध्ये अति-संवाहकता नसणारी संयुगे बनण्याचीही शक्यता असते कारण घन स्वरूपातील प्रक्रीयां मध्ये मिश्रण समप्रमाणांत सर्वत्र मिसळले जात नाही. इच्छित असे एक अतिसंवाहक संयुग बनविण्यासाठी त्यांच्यातील अणुंचे प्रमाण अत्यंत अल्पप्रमाणांत बदलावे लागते म्हणजेच धातूंच्या ॲॉक्साईड पासून बनणारे संयुगामध्ये अपूर्ण प्रक्रीया व असमान मिश्रण असते. इच्छित




$\text{YBa}_2\text{Cu}_3\text{O}_{7-y}$ स्फटिकातील जालिका

अल्कोक्साईडचे ऑक्साईड मध्ये होणारे रूपांतर अविद्राव्य असल्याने तळाशी साक्याच्या स्वरूपांत बसते, असा साका ७०० सेल्सियस तापमानास गरम केला असता अतिसंवाहक सिरॅमिक्स निर्माण होते.

असे एकच संयुग बनविण्याच्या कार्यवाहीसाठी आपणांस अत्यंत शुद्ध स्वरूपातील संयुग निर्माण करणे जरुर आहे, व अशुद्ध पदार्थापासून अत्यंत शुद्ध अतिसंवाहक संयुग वेगळे करणे ही कृति किलष्ट व कंटाळवाणी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तयार माल हा सरळ वापरण्यासारख्या तारे च्या किंवा पातळ पत्र्याच्या स्वरूपांत न मिळता भुकटी विंवा गोळीच्या रूपांत मिळतो, हे दोन्ही दोष प्रक्रियेसाठीचे पदार्थ द्रवरूपांत मिसळून मग प्रक्रीया करण्यामुळे अंशतः कमी करणे शक्य झाले आहे, द्रवरूपात घटक पदार्थ मिसळण्यामुळे त्याचे समप्रमाण मिश्रण होऊन प्रक्रिया सहज पूर्ण होते, अशाच एका पद्धतीमध्ये सुरुवातीची संयुगेच बदलली, धातूंची अल्कोक्साईड धातू व अल्कोहॉल ह्यांचा वापर धातूच्या ऑक्साईड ऐवजी केला ही अल्कोक्साईड सेंद्रिय पदार्थात विरघळतात त्यामुळे त्याचे मिश्रण समप्रमाणांत व पूर्णपणे मिसळते, त्यात पाणी घातल्यावर त्या


उपयोग :

अतिसंवाहकाचे मुख्य उपयोग त्यांच्यातील शून्य विद्युत विरोध व चुंबकाशी विकर्षण ह्या जुळ्या गुणधर्माचा वापर करण्यासाठी होतो. पहिल्या गुणधर्मामुळे विद्युत संचारणामध्ये प्रचंड प्रमाणात विजेची बचत करण्यासाठी अतिसंवाहक तारांच्या वापरामुळे होईल. तर दुसऱ्या गुणधर्माचा उपयोग अतिवेगाने हवेतून चालणारी आगगाडी बनविण्याच्या स्वभावी पूर्तता करण्यासाठी होईल. जपानमध्ये आगगाडी बनविण्याच्या व्यावसायिकांनी अशा तळेने चुंबकीय विकर्षणाच्या गुणधर्मामुळे रूलावरून उत्थापित होणारी आगगाडी विकसित करण्याच्या दृष्टीने काम सुरु केलेले आहे. त्यांनी आगगाडीमध्ये अत्यंत शक्तीशाली अतिसंवाहक चुंबक बसविणे व आगगाडीच्या रूळ मार्गवर चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याची कामे हाती घेतलेली आहेत. आगगाडीतील अतिसंवाहक चुंबक व रूलामधील चुंबक ह्यांच्यातील परस्परातील अपसरणामुळे आगगाडी हवेमध्ये तरंगती राहील. आगगाडीची चाके व रूळ ह्यांचा एकमेकांशी संबंधच न आल्याने घर्षण निर्माण होणार नाही व गाडीचा वेग दर ताशी सुमारे ५०० कि.मी. इतका सहज साध्य होईल.



अतिसंवाहकाच्या चुंबकाद्वारे अतिवेगाने धावणारी (मॅगलेव) आगगाडी.

अतिसंवाहक पदार्थाचा प्रचंड चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी उपयोग होईल. जर तारेच्या वेटोळ्यातून वीज प्रवाह नेला तर त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. ह्यासाठी तांब्याची वेटोळी वापरली तर विद्युत प्रवाहाचे संचारण करतांना खूपशी वीज वाया जाते व शिवाय तारेतील अंगभूत विद्युत विरोधामुळे ती गरम होईल, तथापि



सजीवांच्या मेंदूचे आंतून निरीक्षण करण्यासाठी देखील
अतिसंवाहक मदत करतो.

जर अतिसंवाहक पदार्थाची तार बनविली तर वेटोळे गरम होण्याची शक्यता व विद्युत शक्तीचा व्यय ह्या दोन्ही गोष्टी टाळता येतील. अशा तहेचे शक्तीशाली चुंबक स्वरूप किमती मध्ये निर्माण करता येतील व त्यांचे खूप उपयोग देखील आहेत. अतिसंवाहक पासून बनविलेले शक्तीशाली चुंबक वापरून चुंबकीय अनुसंदर्भ छाया (magnetic resonance imaging) पद्धतीने मानवी शरीरांतर्गत गोष्टीची माहिती घेता येईल. असे प्रखर चुंबक वापरून भारित करणाऱ्ये किरण नियंत्रित करूं शकतील. नोबेल पुरस्कार विजेते इंग्रज शास्त्रज्ञ ब्रियान जोसेफसन (१९४०-) ह्यांनी संशोधित अशा जोसेफसन परिणाम ह्या त्यांच्याच नांवाने ओळखल्या जाणाऱ्या अतिसंवाहकातील विशेष गुणधर्मावर आधारित अशी किंतीतरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित केली आहेत. जेव्हां दोन अतिसंवाहक अत्यंत पातळ अशा विद्युत विरोधक पदार्थामुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात तेव्हां एका अतिसंवाहकातून दुसऱ्यांत इलेक्ट्रॉन सहजपणे प्रवास करतात. ह्या इलेक्ट्रॉनच्या प्रवासामुळे दोन अतिसंवाहकांमध्ये कोणतेही वर्चसांतर नसून सुद्धा प्रवाह नेला जातो. ही कारण मिमांसा जोसेफसन ह्यांनी १९६२ मध्ये दिलेली होती. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपैकी जोसेफसन परिणामांवर आधारित असे सुपर कंडक्टींग क्वांटम इंटरफरन्स डिल्हाईस (स्क्रीड) नांवाचे आहे. हे उपकरण चुंबकाचे बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे व पृथकीच्या चुंबकीय क्षेत्रांत होणारे किंवा मानवी मस्तकांतर्गत होणारे लहानसे सुद्धा फरक ह्या स्क्रीडच्या सहाय्याने शोधता

येतात हे उपकरण भूर्भांतर्गत सर्वेक्षण किंवा मैंदूचे क्रमविभाग (Scan) करण्यासाठी उपयुक्त ठरते.

अतिसंवाहकांचा वापर करून विद्युत संचारणातील विजेचा व्यय कमी करणे किंवा हवेतून तरंगत जाणारा अतिवेगवान आगगाडी बनविणे ह्या अद्यापि विकासाच्या प्रक्रीयेमध्येच आहेत. ह्या उलट स्क्वीड ह्या उपकरणांचे व्यावसायिक यश ह्या पूर्वीच सिद्ध झालेले आहे. आतां स्क्वीड ह्या उपकरणाने शालेय क्षेत्रांत होकावण्याची सिद्धता केलेली आहे. कंडक्टस इनकॉरपोरेशन ह्या अमेरिकन कंपनीने श्री स्क्वीड नांवाचे उपकरण बनविले आहे. त्यांमध्ये $\text{YBa}_2\text{Cu}_3\text{O}_{7-x}$ ह्या अतिसंवाहक सिरॅमिक्स पदार्थाच्या पातळ तारांचे वळे करून एकत्र जोडलेले आहे. हांचे दोन सांधी जोसेफसन परिणामांचे संगम बनल्यामुळे त्या वळ्यातून वर्घसांतर न ठेवताही सौम्य विद्युत प्रवाह नेता येतो. व युंबकीय क्षेत्रांत होणारे लहानसे बदल स्क्वीडला जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट द्वारे विद्युत संकेतात रूपांतरित करता येतात. श्री स्क्वीड ह्या उपकरणाचे मुख्य काम-शुद्ध अद्यापनाचे - अतिसंवाहकाच्या कार्य शक्तीच्या कुवटीचे साध्या प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना स्वतः माहित करून घेणे शक्य व्हावे एवढेच आहे. ह्या पेक्षांही अधिक क्षमतेची प्राध्यापक स्क्वीड व डॉक्टर स्क्वीड ही त्या नांवावरूनच लक्षांत येणारी उपकरणे लवकरच तयार होतील. प्रयोग शाळेत अतिसंवाहक पदार्थाच्या गुणधर्माचा, त्यांच्या क्षमतेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अशी उपकरणे उपयुक्त ठरतील.

अतिसंवाहकांचा व्यावसायिक प्रमाणावर उपयोग करण्याच्या दृष्टीने कार्यरत होण्यापूर्वी त्यांच्या बाबतच्या अनेक समस्या सोडविणे जरूरीचे आहे. सर्वात पहिली गरज म्हणजे ज्यांचे सीमांत तापमान आणखी उच्च आहे असे सिरॅमिक्स शोधून काढणे. ह्यामुळे अतिसंवाहक पदार्थाला सीमांत तापमानापर्यंत थंड करण्याच्या खर्चात जास्त बचत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे अतिसंवाहकांना तार किंवा पातळ पत्रा अशा वापरण्या दृष्टीने उपयोगी आकार देणे शक्य करण्याची जरूरी आहे. अतिसंवाहक सिरॅमिक्सने निर्माण केलेल्या अपेक्षां निश्चीतच प्रलोभन वाटण्या इतक्या चांगल्या आहेत. तथापि त्या खरंच सत्य स्वरूपांत येतील कां? आगामी दशक ह्याचे योग्य उत्तर देणारे ठरेल.




अस्थिंची सहाय्यता



का हीं पदार्थ अक्षरशः असंख्य स्त्री पुरुषांच्या आयुष्याला पुन्हा नव्याने चांगले वळण देणारे असतात, अशा पदार्थांपासून बनविलेली कृत्रीम साधने मानवी शरीरातील क्लेश कारक अवयांना आपली नैसर्गिक कामे करण्यास मदत करतात किंवा त्यांना पूर्णतः पर्यायी बनतात, अशा पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात कारण ते सजीव शरीरांत काम करूं शकतात. त्यामुळे शरीरातील केवळ विशिष्ट गरजा पूर्ण होतील असे नव्हे तर मानवी शरीर देखील त्यांना सामावून घेईल. असे पदार्थ शास्त्रज्ञांनी शोधून काढल्यामुळे शल्य विशारदांचे काम खूप सुलभ झाले आहे.

जैविक पदार्थ म्हणून सिरेमिक्स हे धातू किंवा प्लास्टीक पेक्षां अधिक फायदेशीर आहेत. धातूंच्या मानाने सिरेमिक्स वजनाला हलके असतात, शिवाय त्यांची झीज देखील कमी होते, सिरेमिक्स हे प्लास्टीक प्रमाणे वितंचकांच्या प्रक्रीयेने किंवा मानवी शरीरांत असणाऱ्या रसायनांमुळे विघटन पावत नाही. त्यामुळे पर्यायाने दुसरी रसायने देखील त्यांचे पासून संभवत नाहीत की जी मानवी शरीरातील नैसर्गिक घडामोडींना अडथळे आणतील.


अगदी प्राचीन वैद्यक चिकित्से-मध्ये देखील सिरेमिक्सचा वापर होत असे. इजिप्तमध्ये शवसंलेपन करून दगडी कबरीं मध्ये ठेवलेल्या मर्मींमध्ये देखील सिरेमिक्स पासून बनविलेले कृत्रीम दांत बसविल्याचे आढळते. अर्थात् आधुनिक वैद्यका मध्ये मात्र ह्या शतकांतर सिरेमिक्सचा वापर जैविक पदार्थ म्हणून सुरुं झाला. १९६०



जैव पदार्थ मानवी शरीरातील निकामी किंवा विकृत अवयवांच्या बदली वापरता येतात.

च्या सुमारास संशोधना नंतर निकामी झालेल्या हाडांच्या बदली सिरेमिक्सचा वापर खन्या अर्थाते सुरु झाला.


निकामी झालेल्या हाडांच्या बदली सिरेमिक्स उपयोगांत आणण्याची इच्छा अपघाताने झालेली नाही. नैसर्गिक हाडांतच मुळी सिरेमिक्स सारखी संयुगे असतात. हाड हे सजीव पेशीचे बनलेले असून ते हॅड्रॉक्सी ऑपेटाईट ह्या वस्तूमानामध्ये न्याविष्ट केलेले (सर्व बाजूंनी व्यापलेले) असते. हाड हे मुख्यतः पोकळ नळीच्या सांगाड्याचे बनलेले असते. ह्या सांगाड्यातील खूपशा वाहिन्या व मोकळी जागा ही सजीव पेशींनी भरलेली असते व त्याच पेशी हाडाची वाढ नियंत्रित करतात.



नैसर्गिक हाड हे अत्यंत सच्छिद्र असा पदार्थ असतो

आधुनिक दंत चिकित्सेत सिरेमिक्स :

सध्या सिरेमिक्सचे वैद्यकीय मुख्य उपयोग म्हणजे कृत्रीम दांत बनविणे व हाडे एकमेकांशी सांधणे तसेच हाडामधील निकामी भाग भरून काढणे ह्या साठी होतो. सिरेमिक्सची संयुक्ते कृत्रीम ही दांत किंवा दातांची कवळी बनविण्यासाठी उपयोगांत आणतात. दातांसाठी वापरण्यांत येणाऱ्या पदार्थात मुख्यतः सिलिका, अंल्युमिना व फेल्डस्पार हे सर्वसाधारणतः असतात. त्याच प्रमाणे त्यांना मोत्यासारखा पांढरा शुभ्र रंग आणण्यासाठी टिन ऑक्साईड किंवा टिट्टेनियम ऑक्साईड सारखी कांहीं थातूची ऑक्साईडे वापरतात. ह्या सर्व मिश्रणांची रबडी बनवून साच्यांत ओतून आकार देतात व नंतर सिंटर करतात. दातासाठीच्या चिनीमातीवर आम्ल किंवा अल्कार्धर्मी पदार्थांचा




चिनीमातीचे दंतशीर्ष व सिरेंमिक्स पदार्थाचे दांत आता दातांच्या कवळीचे भाग म्हणून रुढ झालेले आहेत.

करण्यासाठी त्या कृत्रीम दातांची क्षमता किंवा त्याचे सर्व गुणधर्म नैसर्गिक दातांप्रमाणे असावे लागतात. व हिरडयां मधील पेशीशी त्यांची संधी जुळणे आवश्यक असते. नैसर्गिक दांत हा दाताचे मूळ व भोवतीच्या पेशी ह्यांच्या दरम्यान तैविक फिरप रोधक अथवा सील बनून राहतो. अस्थि सिरेंमिक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरेंमिक्समध्ये (मिश्रणांत) हा आवश्यक गुणधर्म असतो. अस्थिसिरेंमिक्स हे अर्थात दोन सिरेंमिक्सच्या संयुगांचे संयुक्त असते. त्या पैकी एक असते ट्राय कॅलशियम फॉर्स्फेट व दुसरे असते मॅग्नेशियम डाय अँल्युमिनियम ऑक्साईड ह्या पैकी पहिले संयुग हे नैसर्गिक हाडाशी साध्य या दातांची रचना स्पंज सारखी असते व नैसर्गिक हाडाशी वाढ होण्यासाठी ते परांची सारखे उपयोगी पडते. त्यामुळे निवेश केलेला दांत हा नैसर्गिक हाडाशी थेट सांधला जातो.

छिद्रांचे विलेपन

अपघातात किंवा आजारपणामुळे बरेच वेळां हाडांमध्ये विकृती निर्माण होऊन संबंधित व्यक्तिचे आयुष्य दुःखदायक होते. निकामी हाडांमुळे त्यांच्या शरीराच्या हालचालींवर परिणाम होतो व अशा दुर्दृशी व्यक्तिला इतरांच्या सहाय्यावर अवलंबून जीवन कंठावे लागते. अशा लोकांचे आयुष्य पुन्हा पूर्ववत करण्यासाठी निकामी हाडे

परिणाम होत नाही किंवा शरीरातील पेशींवर कोणताही घातक परिणाम होते नाही. नैसर्गिक हाड व कॅलशियम फॉर्स्फेट ह्या सिरेंमिक्सच्या गुणधर्मात खूप साम्य असल्यामुळे दातांचे रोपण करण्यांत सहज यश संपादन करता आले. दातांचे रोपण म्हणजे नुसते कृत्रीम दांत साचा करून बदलीच्या रूपांत बसविणे नसून जबड्याच्या पोकळीत कृत्रीम दांत कायमचा निवेश करणे होय. कृत्रीम दातांची कवळी बसविण्यापेक्षां अशा तळ्हेने कृत्रीम दांत निवेश करणे हा नैसर्गिक व कायम स्वरूपी पर्याय आहे. अर्थात दातांचा असा यशस्वी रित्या निवेश




**विकृत हाडांमधील रिकामी जागा भरून
काढण्यासाठी कॅलशियम फॉर्सेट
सिरेमिक्स वापरतात**

जातो व हाडाची नैसर्गिक वाढ होण्याला प्रोत्साहन देतो, मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्ट्या तयार केलेले हॅड्रॉक्सी ऑपेटाईट हे सचिद्र असते त्यामुळे ह्या रिकाम्या जागा नैसर्गिक हाडातील वाहिन्याचे म्हणजेच हाडाची नियंत्रित वाढ व निर्मिती करणाऱ्या सर्व महत्वाच्या अस्थिपेशीच्या निवासाचे काम करते.

सामुहिक प्रयत्न

तथापि मानवी हाडांच्या सांगाड्यापैकी श्रोणि संधी व गुडध्याच्या सांध्यांच्या हाडांना खूप वजन तोलून धरावे लागते व कॅलशियम फॉर्सेट सिरेमिक्समध्ये असे वजन तोलण्या इतका चिवटपणा व ताकद नसल्यामुळे ह्या हाडांच्या बदली कॅलशियम फॉर्सेट सिरेमिक्स वापरता येत नाही. माणसाची श्रोणि ही चॅंडू व खोबणी ह्यांचा सांधा असून त्यामध्ये कपाच्या आकाराचे हाड खोबणी प्रमाणे एकमेकांना सांधतात. ह्याला उखळीचा सांधा असेही सर्व सामान्यतः म्हटले जाते. हा सांधा ताकदवान परंतु लवचिक अशा नैसर्गिक कूर्चपेशीमुळे तैलपुरण क्रीया करीत असतो. तथापि संधीवाता सारख्या आजाराने हा समन्वय नाश पावू शकतो. व कूर्चपेशीमध्ये विकृती तर आणतोच शिवाय ही दोन हाडे एकमेकांवर घासून त्यांना ताठरपणायेतो. त्यामुळे होणारा त्रास त्या व्यक्तिला आपले दैनंदिन जीवन जगणे देखील मुश्कील करतो. अशावेली एकच उपाय शिलक रहातो. व तो म्हणजे नैसर्गिक सांध्याच्या जागी कृत्रिम सांध्याचे रोपण करणे ह्यालाच 'कृत्रीम अंग' असेही म्हणतात.

बदलण्यासाठी सिरेमिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. नैसर्गिक हाड ज्यापासून बनते त्यांत अध्यपिक्षां जास्त भाग हॅड्रॉक्सी ऑपेटाईट किंवा कॅलशियम फॉर्सेट ह्या सिरेमिक पदार्थाचा असतो. आतां प्रयोग शाळेत सुद्धां असा पदार्थ बंनविला जाऊ लागला. सर्व साधारणपणे अपघाताने किंवा रोगामुळे निकामी झालेल्या हाडांमधील निकामी झालेला भाग भरून काढण्यासाठी असा पदार्थ वापरतात. हा पदार्थ अशा हाडाशी सहजपणे पुन्हा सांधला



सी. जी. सी. आर. आय. ने विकसित केलेले सिरेमिक्सचे
दीर्घायुषी कृत्रीम श्रेणी अंग

प्रचलित शोणीसाठीचे कृत्रिम अंग हे धातूचे टोपण व प्लास्टीकची खोबण ह्यांची जोडी असते. धातूच्या टोपणाचा स्तंभ हा मांडीच्या हाडाच्या नैसर्गिक पोकळीमध्ये योग्य रीतिने बसविता येतो. अशा तहेने मांडीच्या हाडाचा निकामी झालेला वरचा भाग कापून काढून त्या ऐवजी धातूचे टोपण बदली बसवून त्याच्या खालचा कांडीचा भाग मांडीच्या हाडाच्या पोकळीत संधातकी करणाने जोडतात.

ह्या प्रचलित प्रकाराचे वैगुण्य म्हणजे हे अल्पायु असते खोबणीशी सतत घर्षण होत असल्याचे टोपण लवकर झिजून जाते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या सांध्यावर शरीराचे किंबहुना त्या पेक्षांही अधिक वजन तोलून धरावे लागते. उडी मारतांना तर हे परिणामी वजन शरीराच्या वजनाच्या पन्नास पट देखील होते. नेहमीच्या चालण्यांमध्ये सुद्धा सांध्यावर पडणारे परिणामी वजन शरीराच्या दोन ते अडीच पटीने जास्त असते.

आणि ह्याच बाबतीत सिरेमिक्सचा झीज प्रतिबंधक गुणधर्म आपल्या मदतीस धावून येतो. जर ह्या कृत्रीम सांध्याचे टोपण -चेंडू व खोबण सिरेमिक्सच्या पदार्थापासून बनविता आले तर ते जवळ जवळ पूर्ण आयुष्यभर टिकतील.

आवश्यक गुणधर्मानी युक्त अशा सिरेमिक्सच्या टोपणाची निर्मिती ही खूप कष्ट साध्य कसोटी आहे. कारण अशा कृत्रीम सांध्याचे यांत्रिकी गुणधर्म व ताकद महत्वपूर्ण असून त्यांचे निर्मितीच्या प्रक्रीये मध्ये नियंत्रण करणे ही अतीशय गुंतागुंतीची



केंद्रीय कांच व सिरेमिक्स संशोधन केंद्र

बाब असते, उदाहरण घ्यायचे झाले तर सिरेमिक्सची ताकद व चिवटपणा हे त्यांच्यातील कणांच्या आकारावर अवलंबून असते, कण जेवढा लहान तेवढा जास्त चिवटपणा त्यांच्यात असतो, कारण लहान कणांमधील संलग्नता जास्त दृढ असते व त्यामुळे सिरेमिक्स मध्ये कणांच्या मध्ये अडकून बनणारी छिडे कमी असतात, सिरेमिक्स पदार्थाचे कच्च्या वस्तू पासून सिंटरिंग प्रक्रीया करतांना ते कण एकमेकांशी दृढ संलग्नता निर्माण करतात तरीही त्याशिवाय घडणारे प्रमुख रूपांतरण म्हणजे कणांच्या आकारात वाढ होते, ह्यासाठी सिरेमिक्स पदार्थावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागते.

जरी सिरेमिक्सच्या टोपणांचे बनविलेले श्रोणी सांधे ही पाश्चात्य देशांत व्यवहार्य गोष्ट झाली असली तरी ते निर्माण करण्याच्या निश्चित पद्धती बाबत त्यांनी व्यापारातील गुप्तता सांभाळलेली आहे, हल्लीच कलंकत्याच्या केंद्रीय कांच व सिरेमिक संशोधन संस्थेत (CGCRI) कार्य करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी सिरेमिक्सचे टोपण असणारा श्रोणिसांदा बनविण्याची प्रक्रीया सुनिश्चित करण्यांत यश संपादन केले आहे, सी जी सी आर आय च्या शास्त्रज्ञांनी ह्या साठी शुद्ध ॲल्युमिनियम ॲक्साईडची भुकटी कृत्रीम श्रेणीचे सिरेमिक्सचे टोपण बनविण्या करिता वापरली, ॲल्युमिनियम ॲक्साईड हे पोलादांपेक्षा अधिक दृढ व ग्रनाईटहून कठीण असल्याने ह्याला पहिली पसंती दिली होती, त्यांनी ॲल्युमिनियम ॲक्साईड व सेंद्रय बंधक

ह्याचें मिश्रणांस अति उच्च दाब दिला, अशा तहेने तयार झालेल्या घन ठोकळ्याला यंत्राच्या सहाय्याने गोलाकार चैंडूचा आकार दिला व नंतर त्यांस स्कूच्या सहाय्याने आटे पाडले, व अत्यंत काळजी पूर्वक सिंटर केले, ही संपूर्ण प्रक्रिया इतकी काळजीपूर्ण अशी नियंत्रित केली कीं त्यामुळे सिरेमिक्सच्या टोपणाची घनता ही नमुन्याच्या हाडाच्या घनतेशी तंतोतंत मिळती जुळती आली. हे सारे केल्यामुळे रोपणासाठीच्या सिरेमिक्सची शरीरातील हाडाशी अनुरूपता साधता येते. अगदी गुळगुळीत पृष्ठभाग बनण्यासाठी ते टोपण घासले त्या नंतर 'प्रचलित' सांध्यापैकी वापरला जात असलेल्या ऑस्टीन मूर पद्धतीच्या स्तंभास त्याची जोडणी केली.

प्रचलित पद्धती पेक्षां सिरेमिक्सच्या टोपणाची झीज १/३०० इतकी कमी असावी असे अनुमान आहे. अशा तहेचे सिरेमिक्सचे श्रोणी सांधे दीर्घायु असतात व जागेवर स्थापन झाल्यावर पुन्हा त्यांच्या प्रत्यारोपणाची गरज नसते. कर्तृत्ववान, तरुण रुग्णांना त्यांच्यातील न्यून काढण्यासाठीचे हे दैवी वरदान आहे.

अशा दुर्दैवी पिढीतांचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने हा एकमेव पदार्थ म्हणजे मानवासाठी मिळालेली देणगीच आहे. संक्रमणाच्या ह्या प्रवासांत पदार्थ हे सतत मानवाचे दोस्त बनूनच राहिले आहेत व सिरेमिक्स हे अशा विश्वासू मित्रांपैकी सर्वात जुने आहेत. त्यांचा आकार व कार्य काळानुरूप बदलला तरी प्रत्येक कालखंडात मानवाच्या अत्यंत गरजेच्या वेळी त्यांनीच प्रतिसाद दिला आहे. ही गरज निवान्याची असो, प्रवासाची असो, संदेश वहनाची असो, आरोग्याची वा विरंगुळ्याची असो. सिरेमिक्सने नेहमीच त्याला नवीन तोडगा शोधून दिला आहे. मानवी प्रवास अजुनी सुरुच आहे व भविष्यांत देखील आपल्याला त्यांच्या मदतीची गरज निश्चीतच पडणार आहे. खोगिरांत वस्तू साठवून ठेवल्या आहेत व मानवी घोड दौड सुरुच आहे.

स्पष्टीकरण संज्ञा

अपद्रव्य : पदार्थातील विद्युत गुणधर्म बदलण्यासाठी अत्यल्प प्रमाणांत मुद्दाम मिसळलेला दुसरा पदार्थ.

अपघर्षक : जे कठीण पदार्थ दुसरा पदार्थ घासण्यासाठी, धार लावण्यासाठी वापरले जातात.

ऑसबेस्टॉस : हा खनिज पदार्थ असून त्याचे अणू लवचिक धाग्याप्रमाणे असतात. ह्यांचा उपयोग उण्ठात व अग्नीरोधक म्हणून करतात.

ऑक्सीडेशन : अणू, रेणू किंवा आयनातून एक किंवा अधिक इलेक्ट्रॉनचे निकासन किंवा ऑक्सीजन अणूची समाविष्टता.

उत्तापसह : जे पदार्थ बहुसंख्य धातूंच्या विलय बिंदूपेक्षा उच्च तापमानास टिकाव घरतात.

एकनताक्ष : ज्या स्फटिकाच्या तिन्ही भुजांची लांबी असमान असते व दोन भुजा काटकोनांत असतात.

ओली शक्ती : चिकणमाती किंवा सिरॅमिक्स भुकटीचा भाजण्यापूर्वी कोणत्याही बंधकाच्या अनुपस्थितीत स्वतःचा आकार कायम ठेवण्याचा गुणधर्म.

ओहम : विद्युत विरोध मोजण्याचे परिणाम.

कांचीकरण : चिकणमातीच्या मिश्रणास उण्ठात दिली असता ज्या तापमानांस त्यातील घटक पदार्थांचे विलयन होऊन थंड झाल्यावर परिणामी ढृढ बंधन होते ती क्रिया.

चतुरुष्कोणीय : ज्या स्फटिकातील तीन पैकी दोन भुजा समान असतात व तीन्ही भुजा काटकोणांत असतात ती भौमितिक आकृती.

चतुःपृष्ठिय : चार त्रिकोणी पृष्ठभाग असणारी भौमितिक आकृती त्याचप्रमाणे ज्या संयुगातील केंद्रीय परमाणू चार रेणूंशी समानतेने जोडलेला असतो. दोन शेजारील परमाणू केंद्रीय परमाणूशी $90^\circ 28'$ कोन करतात.

तन्यता : पदार्थाचे भंजन न करता त्याचे तारेसारखे विकृत स्वरूप किंवा आकार बदलण्याच्या क्षमतेचा गुणधर्म.

तरंग : धनी किंवा चुंबकीय विद्युत प्रवाहात प्रतिसेकंद निर्माण होणारे कंपन.

पट्टा : धातु, सिरेमिक्स अशा पदार्थातील अणू किंवा संयुगातील इलेक्ट्रॉन मधील ऊर्जा दर्शक स्थिति. ह्याच्या सहाय्याने पदार्थाचे विद्युत वहन समजते.

फेल्डस्पार : अल्युमिनियम सिलिकेटची नैसर्गिक खनिजे. ह्यामध्ये सोडियम, पोटॉशियम, कॅलशियम आदि अणूंचा समावेश असतो.

बंधक : आधुनिक सिरेमिक्स वस्तुंना आकार देण्यासाठी पाण्याशिवाय काही सेंद्रीय पदार्थ वापरले जातात. भाजण्याच्या प्रक्रियेत ते जळून जातात व त्या आधी सिरेमिक्स मधील अणूमध्ये दृढ बंधन निर्माण होऊन दिलेला आकार स्थिर राहतो.

रोपण : शरीरातील निकामी किंवा गायब झालेल्या अवयवाची पुनर्स्थापना करण्याची रीत.

वितंचक : सजीव पेशीतील नैसर्गिक घडामोर्डींना मदत करणारे जैविक सहाय्यक.

विरोधक : ज्या पदार्थातून विद्युत अथवा उष्णता वाहून नेता येत नाही.

सिंटरिंग : सिरेमिक्सच्या वस्तू विलय बिंदूपैक्षा कमी तापमानांस एकसंघ, अचिन्द्र बनविण्याची क्रीया.

सिरेमिक्स स्थित्यंतर : चिकण मातीला उष्णता दिली असतां त्यातील रेणूमधील रासायनिक जल निघून जाऊन स्फटिकी रचनेत होणारा बदल.

सिलिकेट : सिलिकॉन व ऑक्सीजन ह्यांचे संयुग.

सूक्ष्मतरंग : ज्या विद्युत चुंबकीय तरंगांची लांबी १ ते ३० सें.मी. असते.

संधीवात : हा आजार असून त्यांत सांध्यांच्या हाडांना सूज येऊन सांध्यांची हालचाल करताना वेदना होतात.

हैंडॉक्सी ऑपेटाईट : हैंडॉक्सी गटांचा समावेश असणारे कॅलशियम फॉस्फेट सिरेमिक्स.

